JSW Ispat Special Products Limited

(formerly known as Monnet Ispat & Energy Limited)

Registered & Corporate Office: JSW Centre, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai-400051

CIN: L027I0MHI990PLC363582 QST: 27AAACM050ID2Z9

Phone: +91 22 4286 1000 E-mail: isc_jispl@aionjsw.in Website: www.aionjsw.in

E-mail/Online Upload Copy

30 August, 2021

DGM-Deptt. of Corporate Services
BSE Limited
Phiroze Jeejeephov Towers Dalal Street

Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai-400001

Listing Department
National Stock Exchange of India Limited
'Exchange Plaza', Bandra Kurla Complex,
Mumbai-400051

Listing Department Calcutta Stock Exchange Limited7, Lyons Range,
Kolkata – 700001

BSE Scrip Code: 513446 / NSE Scrip Code: JSWISPL

Sub: Notice published by way of an advertisement in respect of 31st Annual General Meeting (AGM), to be held through Video Conference / Other Audit Visual Means;

Dear Sir,

Pursuant to Regulation 47 read with Regulation 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with General Circular No. 20 of 2020 dated May 5, 2020 issued by the Ministry of Corporate Affairs (the MCA Circular), we are enclosing herewith the copies of the newspaper advertisements published in all additions of 'The Financial Express' and Mumbal edition of 'Navshaktl' (Marathl), today I.e. August 30, 2021, thereby intimating that the 31st Annual General Meeting of JSW Ispat Special Products Limited (Formerly known as Monnet Ispat and Energy Limited) is scheduled to be held on Tuesday, September 28, 2021 at 03:30 p.m. through Video Conferencing/Other Audio Visual Means and information on related matters as required under the MCA Circular.

The above information is also available on the website of the Company i.e. https://www.aionjsw.in/investors/press-releases.aspx

You are requested to take the above information on record.

For JSW Ispat Special Products Limited

(Formerly known as Monnet Ispat and Energy Limited)

(Ajay Kadhao)

Company Secretary & Compliance Officer

WWW.FINANCIALEXPRESS.COM

Start-up culture now vibrant: PM

PRESS TRUST OF INDIA New Delhi, August 29

PRIME MINISTER NARENDRA Modi said on Sunday the start-up culture has become very vibrant in India with youngsters in even smaller cities embracing it, and asserted that it is a sign of India's bright future.

In his monthly 'Mann ki Baat' radio broadcast, Modialso noted that space sector reforms have caught the people's imagination and expressed confidence that a

INVITATION FOR BINDING BIDS FOR ASSIGNMENT

OF DEBT / CHANGE IN MANAGEMENT

(WITH ONE TIME SETTLEMENT) OF

IMAGICAAWORLD ENTERTAINMENT LIMITED

imagicaaworld Entertainment Limited ("IEL" or "Company") owns and

operates an integrated entertainment destination, which includes a theme park

and a water park (under brand name Imagicaa) and Hotel Novotel Imagicaa. The

Company had availed debt facilities from a consortium of lenders led by the Union

Bank of India (the "Lenders"). The company subsequently came under stress and

The Lenders are desirous of seeking bids on 100% cash basis from eligible

bidders, for assignment / one time settlement of the debt facilities availed by the

Company from the Lenders, together with transfer of all underlying securities,

pledges, guarantees, undertakings, promises issued by the Company or any third

The Lenders are proposing to undertake an Open Bidding Process (the "Bid

Process") to solicit binding bids in the form of irrevocable offers from eligible

entities / bidder(s) in accordance with the regulatory guidelines issued by Reserve

BOB Capital Markets Limited (BOBCAPS) has been appointed by the Lenders

as the process advisor ("Process Advisor") for the Bid Process. Interested

bidders would be allowed access to the data room including the Information

Memorandum for commencing due diligence and making their binding irrevocable

bids on execution of a Confidentiality Deed which is a part of the Bid Document

uploaded on the website (https://www.unionbankofindia.co.in/english/tender.aspx

The last date for submission of the Binding Bid and necessary documents in

relation thereto is 24th September, 2021 by 03:00 PM IST. Binding Bid shall

be submitted in a sealed envelope by way of physical copies addressed to

Union Bank of India, Stressed Asset Management Branch, 104, Bharat

House, Ground Floor, Mumbai Samachar Marg, Fort, Mumbai - 400023.

The Bidder shall also submit an electronic copy of the Bid (password protected)

through an email to magic@bobcaps.in, samvmumbai@unionbankofindia.com and

The selected bidder, pursuant to this process, shall be given an opportunity to

become an anchor bidder in further Swiss challenge process contemplated

by Lenders, subject to certain terms and conditions. Such anchor bidder will

have the right to match or better the bids received during the proposed Swiss

For all updates, amendments, modifications, corrigendum & information in relation

to the Bid Process, please visit the website (https://www.unionbankofindia.co.in/

+91 9987593105 magic@bobcaps.in

1) This advertisement does not constitute and will not be deemed to constitute

an offer from or on behalf of the lenders or any commitment on the part of the

Process Advisor / Lenders. The Process Advisor / Lenders reserve the right to

withdraw / suspend / modify the Bid Process or any part thereof, to accept or

reject any /all offer(s) at any stage of the process or to vary any terms without

assigning any reasons and without any liability. This is not an offer document.

2) Any extension in timelines / modification in the content of this advertisement

will not necessarily be carried out through another advertisement, but may be

notified directly on the website as detailed above and interested participants

should regularly visit the website to keep themselves updated regarding

एण्ड्र यूल एण्ड कन्पनी लिमिटेड

ANDREW YULE & COMPANY LIMITED

CIN No. 1.03080WE1919GO30G3279

Registered Office: "Yule House", 6, Dr. Rajendra Presed Sarani

Kolketa-700 001, Ph.: 033 2242-5210 / 8550; Fax No.: 033 2242-9770

E-mail: com aucillandriwyulu.com, Wolasila, www.andrewyulu.com

HOLDING OF 73RD ANNUAL GENERAL MEETING THROUGH VIDEO

CONFERENCING, E-VOTING PROCEDURE AND SERVICE OF DOCUMENTS

THROUGH ELECTRONIC MODE

Notice is hereby given that the 73rd Annual General Meeting (AGM) of

the members of the Company will be held on Wednesday, 29th September,

2021 at 3.30 p.m. through Video Conferencing to transact the business specified in the Notice convening the meeting. In terms of Section 91 of

the Companies Act, 2013, the Register of Members and Share Transfer

Register(s)/Book(s) of the Company will remain closed from Thursday,

23rd September, 2021 to Wednesday, 29th September, 2021 (both days

In view of the continuing Covid-19 pandemic, social distancing being a

norm to be followed and in compliance with the General Circular No.

14/2020 dated April 08, 2020; General Circular No.17/2020 dated April 13,

2020, General Circular No. 20/2020 dated May 05, 2020; General Circular

No. 02/2021 dated January 13, 2021 and all other relevant circulars issued

by the Ministry of Corporate Affairs (MCA Circulars) from time to time

read with Circular No. SEBI/ HO/ CFD /CMD1/ CIR/P/2020/79 dated May

12, 2020 and Circular No. SEBVHO/CFD/ CMD2/CIR /P/2021/11 dated

January 15, 2021 issued by the Securities and Exchange Board of India

(SEBI), the 73rd AGM of the Company will be held through Video

Conferencing Other Audio Visual Means (VC/QAVM), without the physical

Pursuant to the MCA and SEBI Circulars and owing to the difficulties

involved in dispatching of physical copies of the Annual Report for FY

2020-21 and Notice of 73rd AGM, the same will be sent only in electronic

mode to the members whose e-mail address are registered with the

Company or the Depository Participant(s). These documents will also be

available on the Company's website www.andrewyule.com, website of

BSE Ltd. www.bseindia.com and the notice will additionally be available

in compliance with provisions of the Companies Act, 2013 read with the

Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended

and Secretarial Standard on General Meetings (SS-2) issued by the Institute

of Company Secretaries of India, the Company will provide remote

e-voting facility to the members to exercise their right to vote on resolutions

proposed to be considered at the 73rd AGM of the Company by electronic

means and the business may be transacted through e-voting services.

The remote e-voting shall commence on Sunday, 26th September, 2021

at 9.00 a.m. and end on Tuesday, 28th September, 2021 at 5.00 p.m.

Additionally, facility for e-voting shall also be made available at the 73rd

AGM and members attending the meeting through VC who have not

already cast their vote by remote e-voting shall be able to exercise their

Detailed procedure for remote e-voting and e-voting at the AGM will be

Since, pursuant to the provisions of the above-mentioned Circulars Issued

by MCA and SEBI in connection with the present circumstances caused

due to COVID-19, all notices and documents like General Meeting Notices

(Including AGM), Financial Statements, Directors' Report, Auditors' Report,

Postal Ballot Papers, If any, and other communications will be send to

the members only through electronic mode, at the designated email

addresses registered with the Company or with the DPs, the members,

who have not yet registered their small addresses with the Company, are

requested to register their e-mail address and mobile number or change

A scanned copy of signed request letter may be sent to the Company's

email id: com:sec@andrewyule.com and/or to the Company's Registrar

& Transfer Agent, Mis MCS Share Transfer Agent Ltd., small ld:

measta@rediffmail.com, mentioning/enclosing the legible scan copy of

(1) Folio no (2) Email in (3) Mobile No. (4) Self-attented copy of PAN card

Register/update through respective DPs (Any such updation effected by

Là Government of India Enterprise)

3) This is not an offer or an invitation to offer or undertake any sale of securities.

clarifications, modifications, amendments or extensions.

यूनियन बैंक 🕕 Union Bank 🌆

inclusive) for the said AGM of the Company.

presence of the members at a common venue.

at www.evoling.nsdl.com:

rights at the concerned meeting.

provided in the Notice of the 73rd AGM.

therein, if any, in the following manner:

Members with physical holding:

the following as may be applicable:

Members with demat holding:

Angline Committee

E-Mail ID

bm3077@unionbankofindia.com

(Wholly owned subsidiary of Bank of Baroda)

english/tender.aspx OR www/bobcaps.in/tenders.asp) on a regular basis.

In case of any clarifications, please contact the following:

Contact Persons | Telephone No.

Mr. Mukesh Kosarekar | +91 9913337155 |

Ms. Avantika Banerji

Notes:

had not been able to service its debt obligation dues towards the Lenders.

party in relation to the debt facilities to the winning bidder.

Bank of India ("RBI") and other relevant applicable laws.

OR www/bobcaps.in/tenders.asp).

bm3077@unionbankofindia.com

large number of satellites will be developed by youngsters from universities, labs and other sectors.

The prime minister touched upon a host of topics, including India's rich spiritual tradition and the boost the sporting culture has received after the performance in the Tokyo Olympics, and also paid glowing tributes to hockey legend Dhyan Chand, saying he conquered the world of hockey for the country.

Noting that India won an Olympic medal in men's hockey after over four

decades, he said vouths are now drawn towards sports and their parents are happy to back them. This itself is a great tribute to Dhyan Chand, Modi said.

Asserting that the young population's mindset has undergone a sweeping change, he said it is now keen on "new destinations and new goals by taking new paths and having new aspirations".

The momentum the sporting culture has received must be further advanced, he said, calling for sports competitions at the

STERLING & WILSON

STERLING AND WILSON SOLAR LIMITED

An Associate of Shapoorji Pallonji Group Registered Office: Universal Majestic, 9' Floor, P. L. Lokhande Marg, Chembur (W), Mumbai - 400 043 | Phone: (91-22) 25485300 | Fax: (91-22) 25485331 CIN: L74999MH2017PLC292281 | Email: info@sterlingwilson.com Website: www.sterlingandwilsonsolar.com

NOTICE

For the attention of Shareholders of Sterling and Wilson Solar Limited Pursuant to Circular No. 14/2020 dated April 08, 2020, Circular No.17/2020 dated April 13, 2020, Circular No. 20/2020 dated May 05, 2020, Circular No. 22/2020 dated June 15, 2020, Circular No. 33/2020 dated September 28, 2020, Circular No. 39/2020 dated December 31, 2020 and Circular No. 02/2021 dated January 13, 2021, issued by the Ministry of Corporate Affairs and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 and Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15,

statutory communications will be sent only through electronic mode: In this connection, in order to enable sending of notices and other statutory communications in electronic form, we request the Members of Sterling and Wilson Solar Limited ("the Company"), who have not yet registered their email address, to register the same by following the instructions below:

2021, respectively issued by the Securities and Exchange Board of India, all

For Permanent Registration for receiving all future communications

Members are requested to register their e-mail address with their respective Depository Participant ("DP") by following the procedure prescribed by

For Temporary Registration

their respective DP. Members are requested to register their e-mail address with the Company by

sending an email to in@sterlingwilson.com mentioning their name and DP ID-Client ID.

For Sterling and Wilson Solar Limited

Place: Mumbai Date: August 27, 2021 Jagannadha Rao Ch. V Company Secretary

RattanIndia

RattanIndia Power Limited

Registered Office: A-49, Ground Floor, Road No. 4, Mahipalpur, New Delhi 110037 Tel; 911-46611666; Fax: 911-4661177;

NOTICE OF 14TH ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING AND BOOK CLOSURE

NOTICE is nereby given that 14th Annual General Meeting ("AGM") or Rattanindia Power Limited ("the Company") is scheduled to be held on Tuesday, September 21, 2021 at 4:00 P.M. through Video Conferencing ("VC") or Other Audio Visual Means (OAVM) facility, in compliance with the General Circular nos. 14/2020 dated April 8, 2020, 17/2020 dated April 13, 2020, 20/2020 dated May 5, 2020 and 02/2021 dated January 13, 2021 (collectively referred to as "MCA Circulars"), applicable provisions of Companies Act, 2013. and the Rules made thereunder and Securities and Exchange Board of India ("SEBI") circular nos. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021 (collectively referred to as "SEBI Circulars"), to transact the businesses set out in the Notice dated August 13, 2021 calling AGM. The proceeding of AGM conducted shall be deemed to be made at the registered office of the Company. Members intending to attend the AGM, may follow the procedures prescribed in the

In compliance with MCA Circulars and SEBI circulars the Notice convening the AGM and the Annual Report for the FY 2020-21 is being sent simultaneously through electronic mode to those members whose e-mail address is registered with the Company/Registrar and Transfer Agent (RTA)/Depository Participants as on cut-off date i.e. Friday, August 20, 2021.

The Notice of AGM and Annual Report, along with all the documents referred to therein. Is available on the Company's website www.rattanindia.com/rpl and also at https://evoting.kfintech.com (the website provided by kFin, for the purpose of e-voting) and also on the websites of the stock exchanges i.e. www.bseindia.com and www.nseindia.com. The remote e-voting period will commence on Saturday, September 18, 2021 (9:00 A.M. IST) and end on Monday, September 20, 2021 (5:00 P.M. (ST). The remote e-voting module shall be disabled for voting thereafter. Once the vote on a resolution is cast by a Member, such Member shall not be allowed to change it subsequently. Any person who becomes a Member of the Company after dispatch of the said Notice and holds shares as at cut-off date may obtain login ID and Password by sending request to evoting@kfintech.com. The Members present through VC/OAVM and had not cast their votes through remote e-voling facility and are otherwise not debarred from doing so, shall be eligible to vote through evoting system during the AGM. The members who have cast their votes through remote e-voting prior to AGM may also attend/participate in the AGM through VC/OAVM, but shall not be allowed to cast their vote again. The instructions for attending the AGM through VC/OAVM are provided in the

The Company has appointed Mr. Sanjay Khandelwal of M/s 5. Khandelwal & Co., Practicing Company Secretary, as the Scrutinizer for conducting the electronic voting process (both remote e-voting and e-voting at AGM) in a fair

with Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended, and Regulation 42 of SEBI LODR Regulation, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Wednesday, the 15th day of September, 2021 to Tuesday, the 21st day of September, 2021 (both days inclusive) for the purpose of AGM.

For addressing any grievances relating to e-voting facility, Members may please contact Ms. C Shobha Anand, Deputy General Manager, KFin Technologies Private Limited at evoting@kfintech.com, or may write to Ms. C Shobha Anand at KFin Technologies Private Limited, (Unit - Rattanindia Power Limited), Selenium Tower B, Plot No. 31-32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad - 500 032, Toll Free No. 1800-3094-001.

For Rattanindia Power Limited

JSW ISPAT SPECIAL PRODUCTS LIMITED

(Formerly known as Monnet Ispat and Energy Limited) Registered & Corporate Office: JSW Center, Bandra Kuria Complex,

Bandra East, Mumbai-400051 Phone: +91 22 42861000; Email: isc Jispl@aionjsw.in; Website: www.aionjsw.in CIN: L02710MH1990PLC363582; GST: 27AAACM0501D2Z9

NOTICE TO MEMBERS OF 31⁵⁷ ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING (VC) / OTHER AUDIO VISUAL MEANS (OAVM)

NOTICE is hereby given that the 31" Annual General Meeting ('AGM') of the Members of the Company will be held on Tuesday 28" September, 2021 at 3.30 p.m. (IST) through video conferencing (VC) / other audio visual means (OAVM) without physical presence of member at a common venue in view of COVID-19 pandemic pursuant to applicable provisions of the Companies Act. 2013 ("the Act") and Rules framed thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with the Ministry of Corporate Affairs Circulars dated April 8", 2020, April 13", 2020, May 5", 2020 and January 13", 2021 "MCA Circular") issued by Ministry of Corporate Affairs ('MCA Circulars') and Circulars dated May 12", 2020 and January 15", 2021 issued by Securities and Exchange Board of India ("SEBI circulars").

The Notice convening 31" AGM along with Explanatory statement ('the Notice') and Annual Report of the Company for financial year 2020-2021 which inter-alia comprises of standelone and consolidated financial statements of the Company for financial year 2020-2021 and report of the Soard of Directors and Auditors thereon ('Annual Report') will be sent only by electronic mode to the members, whose email addresses are registered with the Company / Depository Participants("DP") in accordance with MCA circulars and SEBI circulars.

Members can join and participate in the 31" AGM through VC/ DAVM facility only. The detailed instructions for the joining of AGM and participation in remote e-voting or casting vote through e-voting at AGM are provided in the notice of 31" AGM. Members participated through VC or OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under section 103 of the Companies Act 2013.

The Notice of 31st AGM and Annual Report for the financial year 2020-21 will be made available on the website of the Company at https://www.aionjsw.in/investors/annual-report and stock exchanges where shares of the Company are listed i.e. BSE Limited (https://www.bselndia.com) and National Stock Exchange of India (https://www.nseindia.com).

The Company is providing the facility to all its Members to cast their votes on the businesses as set forth in the Notice of the AGM either remotely (during remote evoting period) or during the AGM through e-voting (when window for e-voting is activated upon instructions of the Chairman), If your email address is registered with the Company/ Depository, the login credentials for remote a voting are being sent on

If your email address is not registered, you are requested to get the same registered/updated by following the procedure given below:

 a) Members holding shares in demat form are requested to get their e-mail ID. registered/updated with their respective Depository Participant.

b) Members holding shares in physical form who have not registered their email. addresses with the Company's Registrar and Share Transfer Agent are requested to register/update their email address and mobile number with Company's Registrar and Share Transfer Agent, MCS Share Transfer Agent Ltd., (the RTA) by sending an e-mail request at admin@mcsregistrars.com along with signed scanned copy of the request letter providing the email address and mobile number along-with self-attested copy of PAN Card and Aadhar card/Passport/Driving license as supporting documents, for registering/updating their email address for receiving the Annual report, AGM Notice and the e-voting instructions, etc.

Members are requested to read the instructions provided in the AGM notice pertaining to process and manner of participating in AGM through Video conferencing and e-voting at AGM and remote e-voting. In case of any queries contact Mr. Amarit Singh, representatives of the RTA on Phone No. :011-41406149/48 or Fax: 011-41709881 or email at admin@mcsregistrars.com.

The above information is being issued for the information and benefit of all members of the Company and is in compliance with MCA circulars and SEBI circulars.

JCK INFRASTRUCTURE DEVELOPMENT LIMITED

CIN: L70102KA1979PLC003590

No.309, 1st Floor, Westminster Building,

13, Cunningham Road, Bengaluru 560052

Website: www.jckgroup.in ; Ph: 080-22203423;

Email: investors@jckgroup.in

NOTICE OF 41ST ANNUAL GENERAL MEETING.

E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE DATES

NOTICE is hereby given that the 41st Annual General Meeting

("AGM") of the members of JCK Infrastructure Development

Limited will be held on Wednesday, 22nd September 2021 at

11.30 AM through Video Conferencing/OAVM in compliance with

general circular numbers 20/2020, 14/2020, 17/2020 and all other

applicable laws and circulars issued by Ministry of Corporate

Affairs (MCA), Govt of India and SEBI to transact the Business, as

The Notice of the AGM together with Annual Report for the

FY 2020-2021 have been sent on 26.08.2021 electronically to all

Notice of the 41st AGM and Annual Report 2021 are also available

on the Company's website: www.jckgroup.in/investors. Pursuant

of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of

Companies (Management and Administration) Rules, 2014, as

amended, the Company is pleased to provide remote e-voting

(e-voting from a place other than venue of AGM) facility through

CDSL, as an alternative for all members of the Company to enable

them to cast their votes electronically, on the resolutions mentioned

Shareholders are requested to update their KYC/Mobile number

and E-Mail ID's with their depositories (Where shares are held in

dematerialized mode) and with the Company's Registrar and

If your E-Mail ID is already registered with the Depository/RTA, login

The remote e-voting period begins on 19.09,2021 at 9.00 A.M

(IST) and ends on 21.09.2021 at 5.00 P.M (IST). During this

period, shareholders of the Company holding shares either in

physical form or in dematerialised form, as on the cut-off date i.e.

15.09.2021 may cast their vote electronically. The remote e-voting

module shall be disabled by CDSL for voting after 5.00 PM. (IST) on

The procedure for e-voting has been mentioned in the Notice of

41st AGM, Mr. Shashikanth Nadig, Practicing Company Secretary

has been appointed as the scrutinizer to scrutinize the remote

e-voting process and voting through ballot/polling paper in the fair

and transparent manner. In case of any queries or issues regarding

e-voting, you may refer to the Frequently Asked Questions

("FAQs") and e-voting manual available at www.evotingindla.com

under help section or write an email to giri@integratedindia.in or

contact Mr. Giridhar, Senior Manager, Integrated Registry

The documents referred to in the Notice of the AGM are available

electronically for inspection without any fee by the members from

The result of e-voting shall be announced on or after the AGM of the

Company not later than 2(two) days of conclusion of the meeting.

The results declared along with the Scrutinizers Report shall be

placed on Company's website and on the website of CDSL for the

information of the Members, besides being communicated to the

Since the AGM is being held through VC/OAVM, the facility for

voting through ballot/polling paper shall not be made available to

In case a person becomes a Member of the Company after the

despatch of the AGM Notice and holds shares on the cut - off date

i.e. 15.09.2021, may obtain the User ID and password by sending a

request at investors@jckgroup.in or; giri@integratedindia.in. If the

Member is already registered with CDSL for e-voting, such Member

can use the existing user ID and password for casting the vote

Notice is also hereby given pursuant to Section 91 of the

Companies Act, 2013 and as per Regulation 42 of SEBI (LODR)

Management Services Private Limited at 080-23460815.

the date of circulation of this Notice up to the date of AGM.

Metropolitan Stock Exchange of India Limited.

Share Transfer agent (Where shares are held in physical mode).

details for e-voting will be sent to your registered e-mail address.

in the notice of 41st Annual General Meeting of the Company.

the shareholders of the Company as on 26.08,2021.

For JSW Ispat Special Products Limited (Formerly known as Monnet Ispat and Energy Limited) Ajay Kadhao

Date: 28° August, 2021 Place: Mumbal

set out in the Notice of AGM.

21.09.2021

the shareholders.

mrough remote e-voting.

Place: New Delhi Dated: August 29, 2021 Company Secretary

DALMIA REFRACTORIES LIMITED

Registered Office: Dalmiapuram, P.O. Kallakudi-621 651, Dist. Tiruchirappalli, Tamil Nadu Phone: 011-23457100, E-mail: snccil@dalmiarf.com Website: www.dalmiarefractories.com CIN: L24297TN1973PLC006372 NOTICE OF ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION NOTICE is hereby given that the 48th Annual General Meeting ('AGM') of th

Shareholders of the Company will be held on Wednesday, 22nd day of September 2021 at 11.00 A.M. through Video Conferencing ('VC')/Other Audio Visual Mean ('OAVM') for transacting the businesses as stated in the Notice dated August 11, 2021, i compliance with the Ministry of Corporate Affairs (MCA) Circular Nos. 14/2020 dated Apr 08, 2020, 17/2020 dated April 13, 2020 and 20/2020 dated May 05, 2020 ("MC/ Circulars") and clarification Circular No. 02/2021 dated January 13, 2021 and Securitie and Exchange Board of India Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 date May 12, 2020 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 13, 2021 ('SEB Circulars") read with all other applicable provisions of the Companies Act, 2013 and SEB

In terms of MCA Circulars and SEBI Circulars, the Notice of the 48th AGM and the Annua Report for the year 2020-21 has been sent by email to those Members whose ema addresses are registered with the Company/ Depository Participant(s). The requirement of sending physical copy of the Notice of the 48th AGM and the Annual Report to the Members have been dispensed with vide MCA and SEBI Circulars

The Members will be able to attend the AGM through VC facility provided by M/s KFi Technologies Private Limited Registrar and Transfer Agent ("RTA") and the procedure instructions to join the meeting are provided in the Notice of AGM. The Company is als providing the facility to cast vote by electronic mode through RTA of the Company on al resolutions set out in the Notice dated August11, 2021 in terms of Section 108 of the Companies Act. 2013 read with rules made thereunder. The details of the facility are give

1. Date of completion of electronic dispatch of the AGM Notice: August 28, 2021 2. Date and time of commencement of remote e-voting: Sunday, September 19, 202

(9:00 A.M. IST) 3. Date and time of end of remote e-voting: Tuesday, September 21, 2021 (5:00 P.M IST

4. The cut-off date as on which the voting of shareholders shall be reckoned: Thursday In case a person becomes a shareholder of the Company after the dispatch of AGM notice but on or before the cut-off date, i.e. September 16, 2021, the shareholder may write t

BTAvia email id i.e. einward ris@kfintech.com or Contact No. 040-67162222, to obtain the

login ID and Password

5. Remote e-voting by electronic mode shall not be allowed beyond 5:00 P.M.IST or September 21, 2021

The shareholders who have cast their vote through the remote e-voting facility ma participate in the AGM but shall not be allowed to vote again at the AGM. Shareholde who could not vote through remote e- voting may do the e-voting at the AGM. The shareholders whose name are recorded in the Register of Members or in the list of beneficial owners provided by depositories as on the cut-off date are only entitled t avail the facility of remote e-voting or voting in the AGM.

7. The shareholder once casted the vote on a resolution shall not be allowed to change

8. The Notice of the AGM along with the procedure for remote e-voting, has been sent to all the shareholders electronically and the same is also available on the website of the Company at www.dalmiarefractories.com, and on the website of RTA a https://evoting.kfintech.com

Notice is also hereby given that in terms of section 91 of the Companies Act, 2013 read with SEBI Listing Regulations, as amended from time to time, the Register of the Members and Share Transfer Books will remain closed from Tuesday. September 21 2021 to Wednesday, September 22, 2021 (both days inclusive) for the purpose of the said AGM and for determining the entitlement of the members for the final dividend, approved for the financial year 2020-21 10. For those members whose email id is not registered with the company, may registe

their email address by sending an e-mail request at the email einward.ris@kfintech.com along with scanned copy of the signed request lette providing the email address, mobile number, self-attested PAN copy and Client Maste copy in case of electronic folio and copy of share certificate in case of physical folio for the necessary updations. For any further queries/grievances connected with e-voting, you may refer Frequently

Asked Question (FAQs) and e-voting User Manual for shareholders available a https://evoting.kfintech.com or contact M/s KFin Technologies Private Limited, a cone No. -1-800-309-4001(toll free) or Ms. Akansha Jain, Company Secretary Scindia house, Connaught Place, New Delhi-110001, Tel- 011-23457114, Email snccil@dalmiarf.com

By Order of the Board of Directors

For Dalmia Refractories Limited Akansha Jair Company Secretary Membership No-A36766

RattanIndia

RattanIndia Enterprises Limited (Formerly RattanIndia Infrastructure Limited)

(CIN: L74110DL2010PLC210263) Registered Office: H.No. 9, First Floor, Vill. Hauz Khus. New Delhi-110016, Tel: 011-46611666, Fax: 011-46611777 Website: www.rattanindiaenterprises.com, E-mail: rel@rattanindia.com

NOTICE OF 11™ ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING AND BOOK CLOSURE

NOTICE is hereby given that 11th Annual General Meeting ("AGM") of Rattanindia Enterprises Limited ("the Company") is scheduled to be held on Tuesday, September 21, 2021 at 5:00 P.M. through Video Conferencing ("VC") or Other Audio Visual Means (OAVM) facility, in compliance with the General Circular nos, 14/2020 dated April 8, 2020, 17/2020 dated April 13, 2020, 20/2020 dated May 5, 2020 and 02/2021 dated January 13, 2021 (collectively referred to as "MCA Circulars"), applicable provisions of Companies Act, 2013. and the Rules made thereunder and Securities and Exchange Board of India ("SEBI") circular nos. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 and SEB)/HD/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021 (collectively referred to as "SEBI Circulars"), to transact the businesses set out in the Notice dated August 13, 2021 calling AGM. The proceeding of AGM conducted shall be deemed to be made at the registered office of the Company. Members intending to attend the AGM, may follow the procedures prescribed in the Notice of the 11th AGM

In compliance with MCA Circulars and SEBI circulars the Notice convening the AGM and the Annual Report for the FY 2020/21 is being sent simultaneously through electronic mode to those members whose e-mail address is registered with the Company/Registrar and Transfer Agent (RTA)/Depository Participants as on cut-off date i.e. Friday, August 20, 2021.

Pursuant to Section 108 of Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended and applicable regulations of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (SEBI LODR Regulation), the Company is providing e-voting facility through KFin Technologies Private Limited ("KFin"), the Registrar and Transfer Agent of the Company, for transacting the businesses contained in the Notice. The Company has considered Tuesday, the 14th day of September, 2021, as the cut-off date to record the entitlement of shareholders holding shares either in physical or dematerialization form, to cast their right to vote electronically on the business set out in the Notice. The procedure/instructions for electronic voting, including the process for obtaining the Login credentials for those shareholders whose e-mails are not registered either with the Company/RTA or their respective DPs, is contained in the Notice of AGM.

The Notice of AGM and Annual Report, along with all the documents referred to therein, is available on the Company's website www.rattanindiaenterprises.com and also at https://evoting.kfintech.com (the website provided by KFin, for the purpose of e-voting) and also on the websites of the stock exchanges i.e. www.bseindia.com and www.nseindia.com. The remote e-voting period will commence on Saturday, September 18, 2021 (9:00 A.M. IST) and end on Monday, September 20, 2021 (5:00 PM, IST). The remote e-voting module shall be disabled for voting thereafter. Once the vote on a resolution is cast by a Member, such Member shall not be allowed to change it subsequently. Any person who becomes a Member of the Company after dispatch of the said Notice and holds shares as at cut-off date may obtain login ID and Password by sending request to evoting@kfintech.tom. The Members present through VC/OAVM and had not cast their votes through remote e-voting facility and are otherwise not debarred from doing so, shall be eligible to vote through e-voting system during the AGM. The members who have cast their votes through remote e-voting prior to AGM may also attend/participate in the AGM through VC/OAVM, but shall not be allowed to cast their vote again. The instructions for attending the AGM through VC/OAVM are provided in the Notice of AGM.

The Company has appointed Mr. Sanjay Khandelwal of M/s 5. Khandelwal & Co., Fracticing Company Secretary, as the Scrutinizer for conducting the electronic voting process (both remote e-voting and e-voting at AGM) in a fair

Notice is further given pursuant to Section 91 of the Companies Act, 2013, read with Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended, and Regulation 42 of SEBI LODR Regulation, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Wednesday, the 15th day of September, 2021 to Tuesday, the 21st day of September, 2021 (both days inclusive) for the purpose of AGM.

For addressing any grievances relating to e-voting facility, Members may please contact Ms. C Shobha Anand, Deputy General Manager, KFin Technologies Private Limited at evoting@kfintech.com, or may write to Ms. C Shobha Anand at KFin Technologies Private Limited, (Unit: RattanIndia Enterprises Limited), Selenium Tower B. Plot No. 31-32. Gachibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad – 500.032, Toll Free No. 1800-309-4001.

For Rattanindia Enterprises Limited

R. K. Agarwal.

Company Secretary

Mumbai

Place: New Delhi Date : 30 08:2021

financialexp.epapr.in

(CIN-L40102DE2007PLC169082)

Website: www.rattanindea.com/rpl, E-mail: in@rattanindea.com

Notice of the 14th AGM.

Pursuant to Section 108 of Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended and applicable regulations of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (SEBI LODR Regulation), the Company is providing e-voting facility through KFin Technologies Private Limited ("KFin"), the Registrar and Transfer Agent of the Company, for transacting the businesses contained in the Notice. The Company has considered Tuesday, the 14th day of September, 2021, as the cut-off date to record the entitlement of shareholders holding shares either in physical or dematerialization form, to cast their right to vote electronically on the business set out in the Notice. The procedure/instructions for electronic voting, including the process for obtaining the Login credentials for those shareholders whose e-mails are not registered either with the Company/RTA or their respective DPs, is contained in the Notice of AGM.

and transparent manner.

Notice is further given pursuant to Section 91 of the Companies Act, 2013, read

Place: New Delhi

Date: 30,08,2021

Lalit Narayan Mathpati Place: Bengaluru

Company Secretary Dated: 30.08.2021

By Order of the Board of Directors For JCK Infrastructure Development Limited

Regulations, 2015, the Register of Members and Share Transfer Books shall remain closed from 10.09.2021 to 22.09.2021 (both days inclusive). Members who would like to express their views or ask questions

during the AGM may register themselves as a speaker by sending request from their registered e-mail address clearly mentioning their Name, folio no. DP ID/CLIENT ID, PAN and Mobile number at investors@jckgroup.in or giri@integratedindia.in atleast 7 days before the AGM. The Company will restrict the number of speakers depending upon the availability of time for the AGM;

Suhas CB Company Secretary Membership No: A53946

the DPs will automatically reflected in the Company's subsequent records) The Company requests all the Members who have not yet registered or updated their small address/Mobile no /PAN with the Company to register the same at the earliest. For and on behalf of

Andrew Yule & Company Limited Place Kolksta Suchartta Das Date: 30.09.2021 Company Secretary

The spirit of Mumbai is now 93 years old!

FREE PRESS

www.freepressjournal.in



The Company of Master Mariners of India

K.Raheia Prime, 5th Floor, Sag Baug Road, Marol Industrial Estate. Off Andheri Kurla Road, Marol, Andheri East, Mumbai 400 059.

Tel. +91 98218 39084 E-mail: office@cmmi.co.in, Website: www.cmmi.co.in PUBLIC NOTICE- 64th ANNUAL GENERAL MEETING

NOTICE is hereby given that the Sixty Fourth Annual General Meeting (AGM) of the Company of Master Mariners of India (CMMI) will be convened on Wednesday, 22th September, 2021 at 1800 hours (IST) through video conferencing (VC)/Other Audio Visual Means (OAVM).

The Notice of the Meeting setting out the business to be transacted together with the Audited Financial Statements, Report of the Board of Directors and the Auditors thereon for the financia ear ended 31st March, 2021 (collectively the Annual Report) will be sent through electronic mod to those members who have registered their email IDs with the Company in accordance with the Circular No.20/2020 dated 5th May, 2020 read with Circular No.14/2020 dated 8th April, 2020, Circular No.17/2020 dated 13th April, 2020, Circular No. 02/2021 dated 13th January, 2021 issued

by the Ministry of Corporate Affairs (MCACirculars).
The Notice and the Annual Report has been uploaded on the website of the Company a www.cmmi.co.in. The procedure of joining the AGM through VC/ OAVM is mentioned in the

Members can attend and participate in the AGM through VC/ OAVM facility ONLY, the details or which will be provided by the Company in the Notice of the meeting. Accordingly, please note that no provision has been made to attend the AGM in person. The attendance of Members participating in the AGM through VC/ OAVM will be counted for the

purpose of ascertaining the quorum under Sec 103 of the Act. Members who need any technical assistance before or during the AGM can contact Capt Sasikumar' S., CEO, CMMI, Mobile no. 98218 39084, Email∶ceo@cmmi.co.in

यूएनआय ॲबेक्स अलॉय प्रॉडक्ट्स लि.

(सीआयएन क्र. L2710011H1972PLC015950) नोंदणीकृत कार्यालय : लिबर्टी बिल्डिंग, सर विञ्चलदास ठाकरसी मार्ग, मुंबई - ४०० ०२०. ई-मेल : companysecretary@uniabex.com दूर. : ०२२ - २२०३ २७९७.

व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अदर ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (ओएव्हीएम) यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात येत असलेल्या ४८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

- याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, कंपन्या कायदा, २०१३ च्या लागू तस्तुदी व त्याअंतर्गत संस्थापित निवम तसेच भारती प्रतिभूती व विनिमय मंडळ (सेबी) (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ सहवाचन कॉर्पोर कामकाज मंत्रालयाद्वारे (एमसीए) जारी परिपत्रक क्र. १४/२०२०, दि. ०८.०४.२०२०, परिपत्रक क्र. १७/२०२०, दि कामकाला मतारामाद्वार (एससाए) जारा भारतक क्र. ८४/ २५२६, १६, ०८.०.६.२०८, भारतक क्र. ८५/ २०५८, १६ १३,०४,२०२५, परिपातक क्र. २०/२०२, दि. ०५,०५,२०२०, परिपातक क्र. २१/२०२०, दि. ६५,६२.२०५, परिपात क्र. ३३/२०२०, दि. २८.०९.२०२०, परिपातक क्र. ३९/२०२०, दि. ३१.१२.२०२० व परिपातक क्र. ०२/२०२१, दि १३ ०१ २०२१ (एमसीए परिपत्रके) व सेबी यांचे परिपत्रक क सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर) पी/२०२०/१९६, दि. १२.०५.२०२० व परिपत्रक सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी/सीएमडी/राजावआर/पी/२०२०/१९६, दि १५.०१.२०२१ (सेबी परिपत्रके), अन्य लागू परिप्रके बांच्या अनुपालनांतर्गत ४८ व्या वार्षिक सर्वसाधारण सक्य सुचनेत विहित विषयांवर विचारविनिमय करण्यासाठी कंपनीची ४८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा व्हीसी/ओएव्हीएमच्य यमातून **मंगळवार, दि. २१.०९.२०२१ रोजी दु. ३.०० वा. (भा. प्र. वे.)** आयोजित करण्यात येत आहे.
- वरील परिपत्रकांच्या अनुपालनांतर्गत ज्या सभासदांचे ई-मेल पत्ते कंपनी/डिपांझिटरी पार्टिसिपंट्स यांच्याकडे नोंदवलेले असतील त्यांना एजीएमची सूचना व वित्तीय वर्ष २०२०-२१ करिताचा वार्षिक अहवाल यांच्या इलेक्ट्रॉनिक प्रती पाठवण्यात आल्या आहेत. ४८ व्या एजीएमची सूचना व वित्तीय वर्ष २०२०-२१ करिताचा वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाइट <u>www.uniabex.com</u> वर तसेच बीएसई लि.च्या वेबसाइटवर उपलब्ध आहे.
- कंपन्या कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १०३ अंतर्गत व्हीसी/ओएव्हीएम सुविधेच्या माध्यमातून सहभाग घेणाऱ्या सहभागांच
- कायद्याचे अनच्छेद ९१ सहवाचन कंपन्या (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ चे नियम १० तसेच सची विनियमनांच कारबाध अनुष्ठा १९ जलावन कारबा (स्वरूपनान करिया) हरियान १००६ में त्या १००६ व तिवस है। विनियम ४४ अंतर्गत एजीएम व लाभांशाच्या निर्मित्ता केर्पनीचे समासदाचे र्राजस्टर व रोजर ट्रान्सफर चुव मंगळ्यार, दि. १४.०९.२०२१ ते मंगळ्यार, दि. २१.०९.२०२१ (दोन्ही दिवस समाविष्ट) दरम्यान बंद राहतील.
- कंपन्या कायत, २०१३ चे अनुच्छेद १०८ सहवाचन कंपन्या (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ चे नियम २० सुधारित केल्यानुसार तसेच सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ चे विनियमन ४४ यांच्या अनुपालनांतर्गत कंपनी आपल्या सभासदांना सीडीएसएलच्या ई-मतदान सेवांच्या माध्यमातन कंपनीच्या ४८ वी एजीएम
- ई–मतदानाच्या माध्यमातून मत देण्याची विस्तृत प्रक्रिया ४८ व्या एजीएमच्या सूचनेत मुद्दा क्र. २२ मध्ये दिलेली आहे. एखाद्या व्यक्तीने एजीएमच्या सूचनेच्या पाठवणीपरचात शेअर्स संपादित केले असतील व कंपनीची सभासद बनली असल्यास व निर्धारित अंतिम तारीख अर्थात मंगळवार, दि. १४.०९.२०२१ रोजीनुसार भागधारक असल्यास सदर व्यक्ती लॉग इन करू शकेल किंवा helpdesk.evoting@cdslindia.com वा companysecretary@uniabex.com येथे विनंती पाठवून किंवा लॉग इन आयडी व पासवर्ड प्राप्त करू शकेल. सभासद यापूर्वीच सीडीएसएलकडे परोक्ष ई-मतदानाकरिता नोंदणीकृत असल्यास सदर सभासद मत देण्यासाठी विद्यमान युजर आयडी व पासवर्डचा वापर करू शकेल. परोक्ष ई-मतदानाद्वारे मत न दिलेले सभासद एजीएमदरम्यान त्यांचा मतदानाचा हक्क बजावू शकतील. परोक्ष ई-मतदानाद्वा मत देण्याचा आपला अधिकार बजावल्यानंतरही सभासद सभेमध्ये सहभाग घेऊ शकतील, परंतु त्यांना सभेदरम्यान पुन्ह
- मत देण्याची परवानगी नसेल. संचालक मंडळाने त्यांच्या दि. २७.०५.२०२१ रोजी आयोजित सभेमध्ये दि. ३१.०३.२०२१ रोजी संपलेल्या वर्षाकरित दर्शनी मूल्य रु. १०/- च्या प्रतिशेअरकरिता रु. १०/- च्या लाभांशाची घोषणा केली आहे जो ४८ व्या एजीएमम् भागधारकांद्वारे मंजूर झाल्यास सर्व पात्र भागधारकांना दि. २४.०९.२०२१ रोजी वा तत्पश्चात प्रदान करण्यात येईल, बाब लागू, उदगम कर कपातीच्या अधीन असेल.
- इलेक्टॉनिक मतदानाद्वारे मत देण्यासाठी पात्रतेच्या निश्चितीकरिताची निर्धारित अंतिम तारीख ही मंगळवार हि १४ ०९ २०२१ अशी असेल. कागदोपत्री स्वरूपातील किंवा डीमटेरियलाइज्ड् स्वरूपातील अशा सर्व भागधारकांकरिता परोक्ष ई-मतदान कालावधी शनिवार, दि. १८.०९.२०२१ रोजी स. ९.०० वा. (भा. प्र. वे.) सुरू होईल व सोमवार, दि. २०.०९.२०२१ रोजी सार्थ. ५.०० वा. (भा. प्र. वे.) संपेल. तत्परचात सीडीएसएलद्वारे परोक्ष ई–मतदानाचे मोड्युल अकार्यस्त करण्य येईल. सदर तारीख व वेळेपरचात परोक्ष ई–मतदानास परवानगी नसेल.
- एमसीए व सेबी यांच्या लागू परिपत्रकांच्या अनुपालनांतर्गत सदर सूचना ही कंपनीच्या सर्व सभासदांच्या माहितीकरिता
- –मतदानासंदर्भातील कोणत्याही चौकशीकरिता सभासदांनी कृपया श्री. राकेश दळवी यांना ०२२–२३०५८५४२/४ इ-निधानपर-माराच जनानाज जनानाज जनानाज जनानाज जनानाज जनानाज जनाज जनाज

संचालक मंडळाच्या आदेशाद्वारे युएनआय ॲबेक्स अलॉय प्रॉडक्ट्स लिमिटेड करित

ठिकाण : मुंबई

जेएसडब्ल्यू इस्पात स्पेशन प्रोडक्टस् लिमिटेड

(पूर्वी मॉनेट इस्पात ॲण्ड एनर्जी लिमिटेड अशी ज्ञात) नोंदणीकत आणि कॉर्पोरेट कार्यालय : जेएसडब्ल्य सेंटर. वांद्रे कुर्ला संकुल, वांद्रे पूर्व, मुंबई-४०० ०५१. फोन :+ ९१ २२४२८६१०००, ई-मेल : isc_jispl@aionjsw.in वेबसाईट : www.aionjsw.in सीआयएन:एल०२७१०एमएच१९९०पीएलसी३६३५८२, जीएसटी : २७एएएसीएम०५०१डी२झेड९

व्हेडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (ओएव्हिएम) मार्फत घेण्यात येणाऱ्या ३१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सभासदांना सूचना

सूचना याद्वारे देण्यात येते की, कंपनीच्या सभासदांची **३१ वी वार्षिक सर्वसाधारण सभ (''एजीएम'')** ही कोव्हिड-१९ महामारीच्या पार्श्वभूमीवर कंपनी अधिनियम, २०१३ 'अधिनियम'') आणि त्या अंतर्गत स्थापित नियम आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्यलेशन्स २०१५ सहवाचता कॉपोरेट कार्य मंत्रालया द्वारे जारी सर्क्यलर्स दिनांक ८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२०, ५ मे, २०२० आणि १३ जानेवारी, २०२१ ("एमसीए सर्क्युलर'') आणि सिक्युरिटीज ॲण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाद्वारे जारी सर्क्युलर दिनांक १२ मे २०२० आणि १५ जानेवारी, २०२१ (सेबी सर्क्युलर्स) च्या प्रयोज्य तरतुर्दीना अनुसरून एकाच ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (ओएव्हीएम) मार्फत मंगळवार, २८ सप्टेंबर, २०२१ रोजी दु. ३.३० वा. आयोजित करण्यात येणार आहे.

३१व्या एजीएमला बोलाविणाऱ्या सूचनेसह स्पष्टिकरणात्मक विवरणपत्र (''सूचना'') आणि वित्तीय वर्ष २०२०-२१ करिता कंपनीचा वार्षिक अहवाल ज्यामध्ये इतर बाबींसह वित्तीय विवरणपत्र आणि त्यावरील संचालक मंडळाचा आणि लेखापरिक्षकांचा अहवाल (''वार्षिक अहवाल'') चा समावेश आहे हे एमसीए सर्क्युलर्स आणि सेबी सर्क्युलर्स अनुसार कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंटस् (''डीपी') कडे ई-मेल पत्ते नोंदिवलिल्या सभासदांना फक्त इलेक्ट्रॉनिक माध्यमाने पाठविण्यात येईल.

सभासद फक्त व्हीसी/ओएव्हिएम मार्फत ३१ व्या एजीएमला हजर आणि सहभागी होऊ शकतात आणि एजीएममध्ये हजर राहणे आणि दूरस्थ ई-मतदानामध्ये सहभागी होणे किंवा एजीएममध्ये ई-मतदानामार्फत मतदान करण्याची तपशिलवार माहिती ३१व्या एजीएमच्या सचनेत देण्यात आली आहे व्हीसी किंवा ओएव्हीएममार्फत सहभागी होणाऱ्या सभासदांना कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०३ अंतर्गत गणपूर्ती ठरविण्यासाठी मोजण्यात येईल.

३१ व्या एजीएमची सूचना आणि वित्तीय वर्ष २०२०-२१ करिता वार्षिक अहवाल हा कंपनीची वेबसाईट https://www.aionjsw.in/investors/annual-report कंपनीचे शेअर्स सूचीबद्ध असलेल्या स्टॉक एक्स्चेंजची वेबसाईट म्हणजेच बीएसई लिमिटेड (https://www.bseindia.com) आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडियाची (https://www.nseindia.com) वर उपलब्ध करण्यात येईल.

कंपनी एकतर रिमोटली (रिमोट ई-मतदान कालावधी दरम्यान) किंवा ई-मतदानामार्फत एजीएम दरम्यान (जेव्हा ई-मतदानासाठी विंडो अध्यक्षांनी सांगितल्यावर ॲक्टिवेट करण्यात येईल. एजीएमच्या सूचनेत नमुद केलेल्या कामकाजावर त्यांचे मतदान करण्यासाठी तिच्या सर्व सभासदांन सविधा परविणार आहे. जर तम्ही तमचा ई-मेल पत्ता कंपनी/डिपॉझिटरीजकडे नोंदविलेला असेल तर रिमोट ई-मतदानाकरिता लॉगईन क्रेडन्शियलस् तुमच्या नोंदणीकृत ई-मेल पत्त्यावर पाठविण्यात येईल. जर तुम्ही तुमच्या ई-मेल पत्ता नोंदविलेला नसेल तर तुम्हाला खालील दिलेल्या प्रक्रियेचा अवलंब करून ते नोंद्रविण्याची/अपडेट करण्याची विनंती करण्यात येत आहे.

ए) डिमॅट स्वरूपात शेअर्स धारण केलेल्या सभासदांना त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंटस्कडे त्यांचे ई-मेल आयडी नोंदविण्याची/अपडेट करण्याची विनंती करण्यात येत आहे. बी) प्रत्यक्ष स्वरूपात शेअर्स धारण केलेले सभासद ज्यांनी कंपनीचे रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्स्फर एजंटकडे त्यांचे ई-मेल पत्ते नोंदविलेले नाहीत त्यांना वार्षिक अहवाल, एजीएमची सूचना ई-मतदानाची माहिती इ. प्राप्त करण्यासाठी त्यांचे ई-मेल पत्ते नोंदविण्याकरिता ई-मेल पत्ता आणि मोबाईल नंबर सह आणि सहाय्यभूत दस्तावेज म्हणून पॅनकार्ड आणि आधारकार्ड/पासपोर्ट/ड्रायव्हिंग लायसन्सची स्वस-ाक्षांकीत प्रत पुरवून विनंती पत्राच्या सही केलेल्या स्कॅन्ड प्रतीसह admin@mcsregistrars.com येथे विनंती ई-मेल पाठवून कंपनीचे रजिस्टार आणि शेअर ट्रान्स्फर एजंट, एमसीएस शेअर ट्रान्स्फर एजंट लि. (आरटीए) कडे त्यांचा ई-मेल पत्ता आणि मोबाईल नंबर (नोंदविण्याची/अपडेट करण्याची विनंती करण्यात येत आहे.

सभासदांना रिमोट ई-मतदान आणि एजीएममध्ये ई-मतदान आणि व्हिडिओ कॉन्फरिसंग मार्फत एजीएममध्ये सहभागी होण्याची प्रक्रिया आणि पद्धतीशी संबंधित एजीएमच्या सचनेत दिलेली माहिती वाचण्याची विनंती करण्यात येत आहे कोणत्याही चौकशीसाठी फोन क्र. ०११-४१४०६१४९/४८ फॅक्सः ०११-४१७०९८८१ वर admin@mcsregistrars.com येथे ई-मेल पाठवून आरटीएचे प्रतिनिधी श्री. अमरजित सिंग यांना संपर्क करावा.

वरील माहिती ही एमसीए सर्क्युलर्स आणि सेबी सर्क्युलर्स च्या अनुपालनात आणि कंपनीच्या सव सभासदांच्या माहितीसाठी आणि लाभासाठी जारी करण्यात येत आहे.

जेएसडब्ल्यु इस्पात स्पेशन प्रोडक्टस् लिमिटेड करिता (पूर्वी मॉनेट इस्पात ॲण्ड एनर्जी लिमिटेड अशी ज्ञात) दिनांक : २८ ऑगस्ट, २०२१ ठिकाणः मुंबई

जाहीर नोटीस

या नोटीसीद्वारे सर्व जनतेस कळविण्यात येते की, गांव-मौजे मुर्धे, भाईंदर (प.) ता. जि. ठाणे, येथील सर्व्हें नं. २९, हिस्सा नं. ५ क्षेत्र ७१० चौ. मी. ही जिमन माझे अशिलांनी श्री. किरण विजय पाटील व श्री विलास लक्ष्मण पाटील यांजकडून खरेदी करण्याचे ठरविले आहे. तरी सदर जिमनीमध्ये इतर कोणत्याही इसमांचे कोणत्याही प्रकारचे हक्क, अधिकार व हितसंबंध असतील. त्यांनी ही नोटीस प्रसिध्द झाल्यापासून १४ दिवसांच्या आत खालील पत्त्यावर लेखी, कागदोपत्री पुराव्यानिशी कळवावे, पत्ता-१०२, साई आनंद प्लाझा, हिमालया कॉम्प्लेक्स जवळ, मिरा भाईंदर रोड, मिरारोड (पूर्व), ता. जि. ठाणे

जाहीर सूचना

थ्री. प्रशांत शंकर कडवडकर श्रीम. कलम नामदेव खोली क्र. बी-११ खरेदी करण्यास इच्छितो. कळवावे. कसर केल्यास कोणत्याही असा दावा

TO WHOMSOEVER IT MAY CONCERN

M/s SUNSITARA MULTITRADE PRIVATE LIMITED having CIN U52599MH2009PTC191577 is a Company registered under the rovisions of the Companies Act 1956 having its registered office at C-27. Plot No. 827, Mamata Chs Ltd, Sector-8 Charkop, Kandivali West Mumbai 400067. With effect from 03/08/2021, the Board of Directors have appointed Mr. Sanjay Nathabhai Kabira and Mrs. Shital Sanjay Kabira of C-27, Plot No. 827, Mamata Chs Ltd, Sector-8, Charkop, Kandivali West. Mumbai – 400067 as Directors of the Company. The said Mr Sanjay Nathabhai Kabira and Mrs. Shital Sanjay Kabira shall only be responsible for all the transactions of the compan with effect from 03/08/2021

For SUNSITARA MUII TITRADE PRIVATE LIMITED Chairman

जाहीर सूचना

आमचे अशिल येथे खाली लिहीलेल्य परिशिष्टात अधिक विशेषत्वाने वर्णन केलेट फलेट वर्तमान मालक लिनेट प्रॉपर्टीज लिमिटेड (CIN: U70200MH2011 PLC303669) ज्यांचे नोंदणीकृत कार्यालय वन इंटरनेशनल सेंटर, टॉवर - १, ४था मजला, एस.बी. मार्ग, एल्फिन्स्टन (पश्चिम), मुंबई - ४०० ०१३ (यापुढे "मालक" म्हणून संदर्भित) कडून खरेदी करण्याचा मानस आहे यांनी आमचे अशिलांना सांगितले आहे की ते खाली परिशिष्ट मालमत्ताचे एकमेव आणि निरपेक्ष मालक आहे ज्यावर अलगावचे अनिर्बंध अधिकार आहे. मालकाने आमच्या अशिलांना पुढे असे सूचित केले आहे की परिशिष्ट गलमत्ता कोणत्याही स्वरुपाच्या सर्व भारांपासन मक्त आहे

पाद्वारा सूचना देण्यात येत आहे की कोणतेही व्यक्ति ज्यांना कोणतेही आक्षेप, वाद, दावा, हक्क. शीर्षक हितसंबंध प्रलंबित खटला भाडेकरार, गहाण, ताबा, कर्ज फिटेपर्यंत मालमत्ता ताब्यात ठेवण्याचा हक्क, विक्री, देवाण घेवाण भेट प्रतिपाळ प्रभार भाडेपट्टी, उप-भाडेकरार, परवाना बेचनपत्र. शीर्षक हस्तांतरण किंवा इतर मांडणी किंवा कोणत्याही हुकूम, आदेश किंवा बक्षीस किंवा अन्यथा परिशिष्ट मालमत्ता किंवा त्याचा कोणत्याही भागात कोणत्याही दावा किंवा मागणी किंवा इतर हितसंबंध असतील त्यांनी पाद्वारा कृपया लेखीस्वरुपात त्याची सूचना मूळ कागदोपत्री पुराव्यासोबत असे दावा, हक्क शीर्षक इत्यादीचे कागदोपत्री पराव्यासह निम्नस्वाक्षरीकारांकडे त्यांचे कार्यालय, कटारिया लॉ असोसिएट्स एलएलपी, ८बी, २४ बीडी, राजाबहादुर कंपाऊंड, अंबालाल दोशी मार्ग, फोर्ट, मुंबई - ४०० ००१, येथे हया प्रसिद्धीच्या तारखेपासून १४ (चौदा) दिवसात सूचित करावे अन्यथा, अशा कोणताही दावे, जर कोणतेही असतील तर, ते सोडून देण्यात आले आहेत आणि/किंवा त्याग केले आहेत असे समजण्यात येईल

येथे उपरोक्त परिशिष्टः (सदर फलेटचे वर्णन)

फलेट क्र. १९०३ विक्री टॉवर "बी" च्या १९व्या मजल्यावर (टॉवर १ मंजूर योजनानुसार दिनांकित २२.०१.२०१६ ज्यांचे संदर्भ क्र एसआरए/ इएनजी/ २१६२/ जीएस/ एमएल/ एपी जे "ओमकार १९७३ वरळी" नावाचा डमारतीला झोपडपटटी प्राधिकरणाने जारी केलेले क्षेत्रफळ अंदाजे १४६.९३ चौरस मीटर्स चटई क्षेत्र, (संलग्न बाल्कनी आणि दरवाजा जाम इत्यादी जे सर्व अंतर्गत भिंतींच्या खांबांना . जोडलेल्यासह) डेक, सर्व्हिस स्लॅब इत्यांदीचा १८९.२७ चौरस मीटर्स नमूद केलेले त्यासह व्यासपीठ / स्टील्ट / तळघरवर ३ कार पार्किंग जागा जे जमीन ज्यांचे कॅडस्ट्रल सर्व्हे क्र. २/९१४, ४/९१४, ९१४, ३/९१४, १/९१४, ९१५, १ए/९१३ (भाग), ९१३ (भाग) आणि २८६ (भाग) क्षेत्रफळ १४५०१.९३ चौरस मीटर्स किंवां समारे तेवढेच जे लोअर परळ विभाग, वरळी नोंदणीकत उप-जिल्हा मंबई शहर आणि उपनगर वर बांधलेले आपि चतःसीमा खालील प्रमाणे

उत्तरेस किंवा उत्तरेकडे: प्रस्तावित २२ ८ मीटर्स रुंद डीपी रोड सीएस क्र. २८६ (भाग) ; दक्षिणेस किंवा दक्षिणेकडे: पुनर्वसन प्लॉट; पर्वेस किंवा पर्वेकडेः सेंचुरी मिल्स;

पश्चिमेस किंवा पश्चिमेकडेः प्रस्तावित १२.२० मीटर्स रुंद डीपी रोड सीएस क्र. २८६ (भाग). ३० ऑगस्ट, २०२१ रोजी दिनांकित.

सही/-महताब ललित कटारिया भागीदार कटारिया लॉ असोसिएटस एलएलपी

जाहीर नोटीस तमाम लोंकास कळविण्यात येते की. माझे

अशिल श्री महेश म्हात्रे व श्री अमृत पाटील हे गाव मोर्वा ता व जि. ठाणे येथील जमीन मिळक्त सर्व्हे नं. २९, हिस्सा क्रं. ५, सर्व्हे नं. १८, हिस्सा क्रं. १४ व सर्व्हे नं. १०, हिस्सा क्रं. २२, व गाव राई ता व जि. ठाणे येथील जमीन मिळकत सर्व्हे नं. ५४, हिस्सा क्रं. १, सर्व्हे नं. ४४, हिस्सा क्रं. ६ व सर्व्हे नं. २२, हिस्सा क्रं. २ हया मिळकतीमधिल श्री हेमंत प्रभाकर पाटील, भिमाकांत विष्णु पाटील हयांचे वारस श्रीमती शकुंतला भिमाकांत पाटील, मालीनी भिमाकांत पाटील, अरुणा भिमाकात पाटील, श्रीमती हौसा रमेश पा्टील, श्री नितेश रमेश पाटील, श्री आतीश रमेश पाटील श्री यामीनी रमेश पाटील राजश्री रमेश पाटील हयांच्याकडून विकत घेण्याचे करण्याचे ठरविलेले आहे. तरी सदर मिळकतीबाबत कोणत्याही व्यक्तीचा/इसमाचा हक्क अधिकार किंवा हितसंबंध असेल, तर त्यांनी ही नोटीस प्रसिध्द झाल्यापासुन १४ दिवसाच्या आत सर्व पुराव्यानिशी खाली्ल पत्त्यावर कळ्वार्वे, अन्यूथा तसा क्षेणताही हक्क अधिकार किंवा हितसंबंध नाही व असल्यार तो सोडुन दिला आहे, असे संमजून माझे अशिल व्यवहार पुर्ण करतील हयाची नोंद

हरीश प.भंडारी (वकील) शॉप नं १२१, सोनम शॉपिंग सेन्टर, गोल्डन नेस्ट फेस ६ ,मिरा भाईदर रोड, मिरा रोड, ठाणे, ४०११०७

निम्नस्वाक्षरीकारांनी **ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी (इंडिया) लिमिटेड**चे प्राधिकृत अधिकारी या नात्यां सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स ॲंड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्त ॲक्ट, २००२ अन्वये आणि कलम १३(२) सहवाचता सिक्य्रिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्य नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून मागणी सूचना जारी करून पुढील कर्जदारांना संबंधीत

	रतफेड सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते.						
कर्ज खाते क्र.	कर्जदार/ सहकर्जदार/ हमीदाराचे नाव	मागणी रोजीसची थकबाकी	कब्जाची तारिख आणि प्रकार				
एमयुएमएचएल १८००१७२२ एमयएमएचएल	सौ. फरिदाबानो जावीद शेख	१५.१२.२०२० इ.	२६.०८.२०२१ सांकेतिक				

मेळकतीचे वर्णन: गहाण मिळकत धारक फ्लॅट क्र. ७ आणि ८ मजला, ३ रा अल संजीदा सीएचएसएल, के व्हेला बापुजी नगर, प्रभाकर हगडे मार्ग लगत, ठाणे- ४००६०१ सर्व ते भाग आणि विभाग ोल नमुद कर्जदार रकमेची परतफेड करण्यात असमर्थ ठरल्याने, याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनते सुचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी येथे खाली वर्णन केलेल्या मिळकती/तारणे मत्तेचा **सांकेति**व **कब्जा** त्याला सदर ॲक्टच्या कलम १३ (४) सहवाचता सदर ॲक्टच्या नियम ८ अन्वये प्राप्त अधिकारांच वापर करून वरील तारखेस रोजी घेतला. विशेषत: वरील नमूद कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वा इशारा देण्यात येतो की, मिळकती व्यवहार करू नये आणि वरील मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी (इंडिया) लि. च्या भाराअधीन राहील. तारण मत्तांच्या भरण्याकरिता उपलब्ध वेळेत ॲक्टच्या कलम १३ च्या उप-कलम (८) च्या तरतुदीन्वये कर्जदारांचे लक्ष वेधून घेतले आहे.

प्राधिकत अधिकार्र ठिकाण : ठाणे दिनांक : ऑगस्ट ३०, २०२१ ऑसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी (इंडिया) लिमिटेड

ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी (इंडिया) लि.

● सीआयएन क्र. यु६५९९९एमएच२००२पीएलसी१३४८८४ ● www.arcil.co.ii नोंदणीकृत कार्यालय : दि रुबी, १० वा मजला, २९ सेनापती बापट मार्ग, मुंबई-४०००२८, • दः ०२२ ६६५८१३००/३९९

शाखा कार्यालय : बी २२१, ईबीडी, २ रा मजला, नेपच्युन मॅग्नेट मॉल, एलबीएस मार्ग, भांडुप (प), मुंबई- ४०० ०७८. ● मोबाईल: ७२०८४९८८९०/९१/९२/९४/९५

अनु. क्र.	कर्जदारांचे नांव (अ)	गहाण मालमत्तेचा तपशिल (ब)	एनपीए दिनांक (क)	थकित रक्कम (रू.) (ड)
1.	कर्ज खाता क्रं. HHLVSH00451908 1. अक्षय ताकसेन मघाडे 2. आतिष ताकसेन मघाडे 3. मंगल ताकसेन मघाडे	फ्लॅट नं. 1302, तेरावा मजला, ए विंग, गामी ट्रिक्स, प्लॉट नं. 187, सेक्टर 20 , उलवे, नवी मुंबई, पनवेल-410206 महाराष्ट्र.	31.03.2021	रू. 1,02,19,172.62/- (रूपये एक करोड दोन लाख एकोणीस हजार एकशे बहातर बासष्ठ पैस फक्त) 31.05.202
2.	कर्ज खाता क्रं. HLAPVSH00283755 1. एम एच एन्टरप्राईजेस (भागीदार तर्फे) 2. अब्दुल मजिद एम एच तन्वर उर्फ अब्दुल मजिद मोहम्मद हुसेन तन्वर 3. मोहम्मद तन्वर मोहम्मद हुसेन तन्वर 4. मोहम्मद एथाज मोहम्मद हुसेन तन्वर उर्फ मोहम्मद एथाज मोहम्मद हुसेन तन्वर	फ्लॅट नं. 102, पहिला मजला, "रत्नाकर" फ्लॉट नं।, सी.टी.एस. नं. 825, जे.पी. रोड, अंधेरी पश्चिम, मुंबई -400053, महाराष्ट्र	15.06.2021	रू. 1,02,91,130.95/- (रूपये एक करोड एक्यानव ला एकशे तीस आणि पंच्यानव पैसे फक्त) 15.06.2021
3.	कर्ज खाता क्रं, HHLVSH00470539 1. अशोक रामनारायण पाण्डे 2. सुंदरम अशोक पाण्डे	फ्लॅट नं. 503, पाचवा मजला, सोहम रेसिडेन्सी, सेक्टर-4, प्लॉट नं. 47, बेलपाडा, खारघर, नवी मुंबई - 400704, महाराष्ट्र.	31.05.2021	रू. 1,00,16,522.43/- (रूपये एक करोड सोळा हजार पाचशे बावीस आणि त्रेचाळीस फक्त) 31.05.2021
4.	कर्ज खाता कं, HLAPVSH00214911 1. सचिन रावजी बोरिछा (प्रॉपराईटर सेकन्ड स्किन) 2. मेहुल रावजी बोरिछा 3. रावजी हर्षि बोरिछा 4. चंद्रा रावजी बोरिछा	फ्लॅट नं. 12 आणि 13, दुसरा मजला, विंग-॥, आशा कॉ.ही.सो.लि., चिराई, इडुलजी रोड, ठाणे पश्चिम -400601, महाराष्ट्र	31.05.2021	रू. 1,04,65,420.90/- (रूपये एक करोड चार लाख पासच्ट हजार चारशे वीस आणि नव्वद पैसे फक्त) 31.05,202
5.	कर्ज खाता कं, HLAPVSH00405506 1. राखी कुणाल मॅटू उर्फ राखी मॅटू 2. कुनाल कृष्ण मॅटू उर्फ कुनाल मॅटू 3. वॉलनट हॉस्पिटालिटी प्रा. लि.	फ्लॅट नं. 1003, दहावा मजला, ए विंग, केशव कुंज III, प्लॉट नं. 19, सेक्टर 14, सानपाडा, नवी मुंबई -400705, महाराष्ट्र	15.06.2021	रू. 94,13,295.96/- (रूपये चौन्यानव लाख तेरा हज दोनशे पंच्यानव आणि शहाण्णव फक्त) 15.06.2021
6.	कर्ज खाता क्रं. HLAPVSH00353340 1. करण मोइन तनवाणी 2. बीना मोहन तनवाणी 3. मोहन प्रितमदास तनवाणी	तिसऱ्या मजल्यावर 301 आणि चौच्या मजल्यावर फ्लॅट नं. 401, साई स्पर्श, फ्लॉट नं. 23, पनवेल, नवी मुंबई -410209	15.06.2021	रू. 86,21,918.46/- (रूपये शहाऍशी लाख एकवीस हजार नऊशे अठरा आणि सेहेचाळीस पैसे फक्त)15.06.2
7.	कर्ज खाता क्रं. HLAPVSH00429274 1. अस्मूल अतुल अग्रवाल 2. राधिका दास 3. गंगा डेवलपर्स 4. अतुल कुमार अग्रवाल 5. एलिनोर इन्फ्रा एलएलपी 6. रोहण सुनिल एबोट	प्लॉट नं. 9 बी, पहिल्या मजल्यासह, दुसरा मजला, तिसरा मजला आणि चौथा मजला, सेक्टर-10, कोपरखैराने, नवी मुंबई, तालुका आणि जिल्हा ठाणे - 400703	15.06.2021	रू. 88,33,940.27/- (रूपये अठ्याऐंशी लाख तेहतीय हजार नऊशे चाळीस आणि सत्त पैसे फक्त) 15.06.2021
8.	कर्ज खाता क्रं. HHLVSH00416230 1. प्रदिप शिवाजी पाटील 2. नितिन शिवाजी पाटील 3. शिवाजी रघुनाथ पाटील	फ्लॅट नं. 7, तिसरा मजला, सुजनिकेतन कॉ.ही.सो. लि., इंडियन इन्स्टिट्युट ऑफ टेक्ल्गालॉजी मेन गेट च्या समोर, पवई, मुंबई - 400076 महाराष्ट	15.06.2021	रू. 76,70,571.81/- (रूपये शहात्तर लाख सत्तर हज पाचशे एकाहत्तर आणि एक्याऐं पैसे फक्त) 15.06.2021

वर उल्लेख केलेल्या कर्जवारांनी कर्ज खात्याची आर्थिक शिस्त पाळलेली नाही आणि कंपनीने सर्वसामान्य व्यवहारात भर् लेल्या हिशोब पत्रकांनसार प्रत्येक कर्जवाराकडे स्तंभ 'ड' मध्ये दर्शविल्याप्रमाणे थकित रक्कम आहे.

कर्जफेडीमध्ये कर्जदारांनी सातत्याने कुचराई केल्यामुळे कंपनीने कर्जदारांच्या कर्ज खात्यातील कर्ज रक्कम अनुत्पादक मालमत्ता (स्तंभ 'क' मध्ये तारीख अनुसार) म्हणून प्रचलित प्रथेनुसार वर्गीकृत केली आहे. परिणामी, वरील कायद्याच्या कलम 13(2) खाली प्रत्येक कर्जदाराला सूचित करीत आहेत. ोल परिस्थिती लक्षात घेऊन, कंपनी वर उल्लेख केलेल्या कर्जदारांना सचित करीत आहे की, त्याने/त्यांनी ही सचना प्रसिध्द

दर्शीवलेल्या थकित रकमेसह आजपर्यंतचे व्याज, खर्च आणि शुल्क संपूर्ण भरावे, तसे न केल्यास वर स्तंभ 'ब' मध्ये उल्लेख केलेल्या गहाण मालमत्तेचा ताबा घेण्याचा कंपनीला

कृपया नोंद घ्या की सरफेसी कायद्याच्या खंड 13 च्या उपखंड (8) च्या तरतुदीं अन्वये "कर्जदार सिक्युअर्ड क्रेडीटर" यांची थकबाकीच्या सर्व किंमती, शुल्क आणि खर्चासहच्या सर्व रकमेचा ताब्यात असेल्या मालमत्तेच्या विक्रीची जाहीर लिलाव सूचना, बाली, किंमती आमंत्रित करणे, जाहीर निवीदा किंवा खासगी करार प्रकाशित होईपर्यंत भरणा करू शकतो. पुढे याचीही नोंद घ्यावी जर कर्जदार उपरोल्लिखित वेळेत सिक्युअर्ड ॲसेट्स परत करू शकला नाही तर कर्जदार मालमत्ता परत करण्यास पात्र नसेल. सरफेसी कायद्याच्या खंड 13 च्या उपखंड (13) च्या तरतुदीच्या दृष्टीने, आपण येथे विक्री, भाडेतत्त्वावर किंवा सूचनेत संदर्भित सुरक्षित मालमता (त्याच्या व्यवसायाच्या

सर्वसाधारण वर्ग व्यतिरिक्त) सुरक्षित लेनदार च्या पूर्व लिखित समंती शिवाय हस्तांतरित करण्यापासून प्रतिबंधित आहात.

कृते इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स लिमिटेड

स्थळ: मुंबई / ठाणे / नवी मुंबई / पनवेल

प्राधिकृत अधिकारी

इंडियन बेंक 🦝 Indian Bank 🛕 इलाहाबाद ALLAHABAD

मनिश कमर्शियल सेंटर, २१६ ए, डॉ. ॲनी बेसंट रोड, वरळी, मुंबई-४०००२५

सरफैसी ॲक्ट, २००२ अंतर्गत वेबसाईट: https://www.mstcecommerce.com येथे पुरविलेल्या ई-लिलाव प्लॅटफॉर्म मार्फत ''जे आहे जेथे आहे तत्वाने'' ''जे आहे

जसे आहे तत्वाने"

अन्वये स्थावर मिळकतीच्या विक्रीसाठीची ई-लिलाव विक्री सूचना.

जन्म स्वारत निर्फ्याच्या कर्नाच्या के निर्माण विशेष कृष्या. यद्वारे सामान्य जनतेस आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदार यांना सूचना रेण्यात येते की, खालील नमूद स्थावर मिळकती तारण धनकोंकडे गहाण/प्रभारित असून जिचा सांपार्श्विक/ सांकेतिक/प्रत्यक्ष कब्जा **इंडियन बँकच्य** प्राधिकृत अधिकारी यांच्याकडे असून ती खालील खात्यासमोर दिलेल्या वसुलीकरीता १५.०९.२०२१ **रोजी ''जे आहे जेथे आहे'', ''जे आहे जसे आहे'' आणि ''जे काही आहे तेथे आहे'' तत्त्वावर विकली जाईल.**

	इसरा अनामत रक्कम १६.०९.२०२१ रोजीस पर्यंत स. ११.०० ते दु. ४.०० वा. दरम्यान						
अ. क्र.	मिळकतीचे वर्णन (कब्जाची स्थिती)	कर्जदाराचे नाव	हमीदार/ गहाणदाराचे नाव	तारण कर्जाची रक्कम	राखीव किंमत इसारा अनामत रक्कम (रू.)	विक्री तपशिलासाठी शाखेचा पत्ता आणि संपर्क क्रमांक	
8	मे. बेस्ट कम्प्यूटर सोल्युशन्स यांच्या नावे गाळा क्र. १, २, ३, ४, ५ आणि ६, ए-विंग, १ला मजला, एव्हरशाईन सिटी, प्लॉट धारक एस. क्र. ११७, गाव कुडुस, ता. वाडा, पालघर. सप्फैसी ॲक्ट २००२ अन्वये ज्याचे विल्टअप क्षेत्र – ३३९५.७५ चौ. फू. (प्रत्यक्ष करूजा)	बेस्ट कम्प्यूटर सोल्युशन्स	१. श्री. असद अनवर सय्यद (गहाणदार) श्रीम. आफरीन असद सय्यद (हमीदार)	रु. ९९,७२,९८६/- + वसुलीच्या तारखेपर्यंत व्याज आणि परिव्यय, प्रभार आणि खर्च	थकबाकी रक्कम : रु. ६०.०० लाख थकबाकी रक्कम : रु. ६.०० लाख	इंडियन बँक बोरियली (प.) शाखा, पत्ताः चंदावरकर रोड, बोरिवली (प.), दू. क्र. (०२२) २८९५५८५८ / २८९५५८६८, श्री. नागवल्ली मुत्रागी (शाखा प्रमुख) मोबा. क्र. ७७३८४ ५२०४३.	
2	मोहम्मद अमिन शब्बीर अन्सारी यांच्या नावे पर्लेट क्र. १०२, पहिला मजला, अल हक को – ऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटी लि., सब्हें क्र. १०८, प्लॉट क्र. २, दहिवली एचपी पेट्रोल पंप आणि श्रीजी औरा कॉम्प्लेक्स जवळ, कर्जत मुखाइ रोड लगात, कर्जत गाव दहिवली तारफे नीड, तालुका: कर्जत, जिल्हा रायगड, कर्जत ४९०२०, साफैसी अंबर २००२ अन्वये ज्याचे बिल्टअप क्षेत्र – ४६३ चौ. फू. (प्रत्यक्ष कब्जा)	मोहम्मद् अमिन शब्बीर अन्सारी	मोहम्मद् अभिन शब्बीर अन्सारी (कर्जदार आणि गहाणदार)	ह. २४,७८,७८६/- + वसुलीच्या तारखेपबैत व्याज आणि परिव्यय, प्रभार आणि खर्च	थकबाकी रक्कम : रु. ०९.३३ लाख थकबाकी रक्कम : रु. ०.९४ लाख	इंडियन बँक दादर (प) शाखा, पत्ता:- दादर मकरंद सीएचएसएल, २६, सेनापती बापट मार्ग, दादर (प), मुंबई- ४०००२८, दूर/ फंक्स क्र. (०२२) २४३० ४८२८/ २२४३३ ३८९२, कु. मीनु शिवानी (शाखा प्रमुख) संपर्क क्र. ६२०१२९०८९४.	
ą	पलॅट क्र. ४०१, ४था मजला, इमारत ''पौरवी'' सोसायटी ''महात्मा ज्योतिबा फुले को-ऑपरेटिव्ह हाऊ. सो. लि.'', कर्मेल स्कूल जवळ आणि अंग्रेड हॉटेल, बदलापुर (पूर्व)-४२१५०३. सरफैसी ॲंक्ट २००२ अन्वये मोजमापित चटई क्षेत्र: ५३० ची. फू. आणि बिल्ट अप क्षेत्र ५३० ची.फू. (प्रत्यक्ष कब्जा)	श्री. प्रशांत भारत कुवेकर	श्री. प्रशांत भारत कुवेकर (कर्जदार आणि गहाणदार)	रु. ४४,३३,८१६/-+ वसुलीच्या तारखेपर्यंत व्याज आणि परिव्यय, प्रभार आणि खर्च	थकबाकी स्क्कम : रु. १०.१७ लाख थकबाकी स्क्कम : रु. १.२० लाख	इंडियन बँक कलिना शाखा: ए एव वाडिया टेक्नो, इंस्टी., इमारत, २९२/११, सीएसटी रोड, कलिना, सांताकुझ	
8	पर्लेट क्र. ४०५, ४था मजला, इमारत ''पौरबी'' सोसायटी ''महात्मा ज्योतिबा फुले को-ऑपरेटिव्ह हाऊ. सो. लि.'', कर्मेल स्कूल जबळ आणि अंशेड हॉटिल, बदलापुर (पूर्व)-४१५०३. सरफैसी अंबट २००२ अन्वये मोजमापित चटई क्षेत्र: ५३० ची. फू. आणि बिल्ट अप क्षेत्र ५३० ची.फू. (प्रत्यक्ष कब्जा)	श्री. प्रशांत भारत कुवेकर	श्री. प्रशांत भारत कुवेकर (कर्जदार आणि गहाणदार)	रु. ४४,३३,८१६/-+ वसुलीच्या तारखेपर्यंत व्याज आणि परिव्यय, प्रभार आणि खर्च	थकबाकी रक्कम : रु. १०.१७ लाख थकबाकी रक्कम : रु. १.२० लाख	(पूर्व), मुंबई- ४०००९८. दू. क्र. ०२२- २६६५१ ७१९ / २६६५३६७८ श्री. अभिनय लंगवान (शाखा प्रमुख) मो. क्र. ९२०५१००४०३	

न्तरफार्म (https://www.mstcecommerce.com) आमचे ई-लिलाव सेवा पुरवठादार में. एमएसटीसी लिमिटेड, ज्यांचे तीरणीकृत कार्याक्वल आहे, २२५-सी, ए. जे. सी. बोस रोड, कोलकाता-४०००२० यांच्याद्वार

संभा<mark>व्य बोलीदारांसाठी महत्त्वाची टीप : (https://www.mstcecommerce.com भा</mark>र्फत ई-लिलाव, नोंदणी इअरच्या तारखेस किंवा पूर्वी इच्छुक बोलीदारांनी पूर्ण करणे आवश्यक आहे आणि तेथे ग्लोबल वॉलेटमध्ये इअर शिक्षक असणे आवश्यक आहे) बोलीदारांनी पुरेशा आधी खालील औपचारिकता पूर्ण करायच्या आहेत: टप्पा **१: बोलीदार/खरेदीदारांची नोंदणी :** बोलीदारांनी त्यांचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी वापरून ई-लिलाव पोर्टल (वर लिंक दिलेली आहे) https://www.mstcecommerce.com (म्हणजेच https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi/) वर नोंदणी करायची आहे. टप्पा २: केवायसी पडताळणी

प्राधिकृत अधिकारी, इंडियन बँक

पुरविण्यात येईल (संपर्क फोन आणि टोल फ्री क्रमांक ०७९-४१०७२४१२/४११ किंवा १८००-१०३-५३४२).

बोलीदारांनी आवश्यक केवायसी दस्तावेज अपलोड करायचे आहेत. केवायसी दस्तावेजांची ई-लिलाव सेवा पुरवठादारांकडुन पडताळणी करण्यात येईल (दोन कामकाजाचे दिवस लागू शकतात). टप्पा ३: त्यांच्या ग्लोबल इएमडी वॉलेटमध्ये इअर रकमेचे हस्तांतर : ई-लिलाव प्लॅटफॉर्मवरील जनरेट केलेले चलान वापरून एनईएफटी/ट्रान्सफर वापरून ऑफलाईन ट्रान्सफर करणे. बोलीदारांनी टप्पा क्र. १ ते ३ हे इअरच्या तारखेस किंवा पूर्वी पुरेशा आधी पूर्ण करायच्या आहेत:

टीप: सदर सह इतर तपशिल आणि वरील नमूद तारखेस सदर विक्री करण्याबाबत वरील सदर कर्जाचे कर्जदार/हमीदार/गहाणदारांना यांना सुद्धा सूचना आहे

मेगा ई-लिलाव १५.०९.२०२१ रोजी स. ११.०० ते द्. ४.०० वा.

जोडपत्र IV-ए [नियम ८(६) तरतुदी पहा] स्थावर मिळकतींच्या विक्रीकरिता विक्री सूचना सेक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८(६) च्या तरतुदी सहवाचता सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकंस्ट्रकशन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००

8	म. बेस्ट कम्प्यूटर सिल्युशन्स याच्या नाव गाळा क्र. १, २, ३, ४, ५ आणि ६, ए–विंग, १ला मजला, एव्हरशाईन सिटी, प्लॉट धारक एस. क्र. ११७, गाव कुडुस, ता. वाडा, पालघर. सस्फैसी ॲक्ट	बेस्ट कम्प्यूटर सोल्युशन्स	१. श्री. असद अनवर सय्यद (गहाणदार) श्रीम. आफरीन असद सय्यद (हमीदार)	रु. ९९,७२,९८६/- + वसुलीच्या तारखेपर्यंत व्याज आणि परिव्यय, प्रभार आणि		इंडियन बंक बॉरिवली (प.) शाखा, पर चंदावरकर रोड, बोरिवली (प.), दू. १ (०२२) २८९५५८५८ / २८९५५८६८, १	
	२००२ अन्वये ज्याचे बिल्टअप क्षेत्र -३३९५.७५ चौ. फू. (प्रत्यक्ष कब्जा)			खर्च	थकबाकी रक्कम : रु. ६.०० लाख	नागवल्ली मुन्नागी (शाखा प्रमुख) मोब क्र. ७७३८१ ५२०४३.	
?	मोहम्मद अमिन शब्बीर अन्सारी यांच्या नावे फ्लॅट क्र. १०२, पहिला मजला, अल हक को-ऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटी लि.,	मोहम्मद अमिन शब्बीर अन्सारी	मोहम्मद अमिन शब्बीर अन्सारी (कर्जदार आणि गहाणदार)	रु. २४,७८,७८६/- + वसुलीच्या तारखेपर्यंत व्याज	थकबाकी स्क्कम : रु. ०९.३३ लाख	इंडियन बँक दादर (प) शाखा, पत्ता दादर मकरंद सीएचएसएल, २६, सेनाप	
	सब्हें क्र. १०८, प्लॉट क्र. २, दहिबली एचपी पेट्रोल पंप आणि श्रीजी औरा कॉम्प्लेक्स जबळ, कर्जत मुखाड रोड लगत, कर्जत गाव दहिबली तारफे नीड, तालूका: कर्जत, जिल्हा रायगड, कर्जत ४२०२०१. सप्फेसी ॲंक्ट २००२ अन्वये ज्याचे बिल्टअप क्षेत्र -४६३ ची. फू. (प्रत्यक्ष कब्जा)			आणि परिव्यय, प्रभार आणि खर्च	थकबाकी रक्कम : रु. ०.९४ लाख	बापट मार्ग, दादर (प), मुंबई- ४०००२ दूर/ फॅक्स क्र. (०२२) २४३० ४८२० २२४३३ ३८९२, कु. मीनु शिवा (शाखा प्रमुख) संपर्क इ ६२०१२९०८९४.	
ş	फ्लॅट क्र. ४०१, ४था मजला, इमारत ''पौरवी'' सोसायटी ''महात्मा ज्योतिबा फुले को-ऑपरेटिव्ह हाऊ. सो. लि.'', कर्मेल	श्री. प्रशांत भारत कुवेकर	श्री. प्रशांत भारत कुवेकर (कर्जदार आणि गहाणदार)	रु. ४४,३३,८१६/−+	थकबाकी रक्कम : रु. १०.१७ लाख		
	स्कूल जवळ आणि अंशेड हॉटेल, बदलापुर (पूर्व)-४२१५०३. सरफैसी ॲक्ट २००२ अन्वये मोजमापित चटई क्षेत्र : ५३० चौ. फू. आणि बिल्ट अप क्षेत्र ५३० चौ.फू. (प्रत्यक्ष कब्जा)			वसुलीच्या तारखेपर्यंत व्याज आणि परिव्यय, प्रभार आणि खर्च	थकबाकी स्क्कम : रु. १.२० लाख	ड्रं डियन बँक कलिना शाख ए एच वाडिया टेक्नो, इंस्टी., इमार २९२/११, सीएसटी रोड, कलिना, सांताब्रु	
8	पलॅट क्र. ४०५, ४था मजला, इमारत "पौरवी" सोसायटी "महात्मा ज्योतिबा फुले को-ऑपरेटिव्ह हाऊ. सो. लि.", कर्मेल स्कूल जवळ आणि अंशेड हॉटेल, बदलापुर (पूर्व)-४२१५०३.	श्री. प्रशांत भारत कुवेकर	श्री. प्रशांत भारत कुवेकर (कर्जदार आणि गहाणदार)	रु. ४४,३३,८१६/-+ वसुलीच्या तारखेपर्यंत व्याज	थकबाकी रक्कम : रु. १०.१७ लाख थकबाकी रक्कम :	(पूर्व), मुंबई- ४०००९८. दू. क्र. ०२२ २६६५१ ७१९ / २६६५३६७८ श्री. अभिनय लंगवान (शाखा प्रमुख	
	सरफैसी ॲक्ट २००२ अन्वये मोजमापित चटई क्षेत्र: ५३० चौ. फू. आणि बिल्ट अप क्षेत्र ५३० चौ.फू. (प्रत्यक्ष कब्जा)			आणि परिव्यय, प्रभार आणि खर्च	थकवाका स्वकम : रु. १.२० लाख	मो. क्र. ९२०५१००४०३	
प्ढील तपशिल आणि अटी आणि शर्ती डाऊनलोड करण्यासाठी कृपया भेट द्या : (I) https://www.indianbank.in, (II)) https://www.mstcecommerce.com,(II) https://www.ibapi.in. ई-लिलाबाकी							

लखमेंद्र खुराणा व्यवस्थापकीय संचालव डीआयएन: ००६२३०१५

एक्सेल रिॲल्टी एन इन्फ्रा लिमिटेड साठी

सही/-

कलपांडे यांच्याकडून प्लॉट क्र. २३८, आरएससी-, सेक्टर-२, चारकोप, कांदिवली (पश्चिम) मंबई-४०० ०६७ येथे स्थित चारकोप (१) शांत निकेतन को-ऑप, हाऊसिंग सोसायटी लि. मधील कोणताही व्यक्ती/बँक/वित्तीय संस्था इ. विक्री, गहाण, भाडेपट्टा, धारणाधिकार, भेट, भाडेकरू, मालकी इ. च्या मार्गे सदर फ्लॅटच्या संदर्भात कोणताही हक्क, नामाधिकार किंवा हितसंबंध असल्यास प्रसिद्धीच्या १४ (चौदा) दिवसांत सहाय्यभत दस्तावेज सह निम्नस्वाक्षरीकारांना लेखी

सर्व संबंधितांना सूचना देण्यात येते की, माझे अशील

येईल आणि विक्री/खरेदी अशा दाव्यांचा संदर्भ विना पूर्ण करण्यात येईल. राजेंद्र बी. गायकवाड वकील, उच्च न्यायालय खोली क डी-XE मिलाप मीएचएमएल प्लॉट क्र. १८३. सेक्ट-१. चारकोप. कांदिवली (प.), मुंबई-४०० ०६७

अस्तित्वात नाही किंवा सोडून दिला असे मानण्यात

दिनांक : ३०.०८.२०२१

सही /

अँड. प्रविण हा. पाटील

ईमेलः gfindialtd@gmail.com वेबसाईटः www.ganeshfilms.com नोंदणीकृत कार्यालयः ५०३, मजला-५, प्लॉट-४६१डी, ए विंग पार्श्वनाथ गार्डन्स, भाऊदाजी रोड, किंग्ज सर्कल, माटुंगा, मुंबई-४०००१९, महाराष्ट्र

गणेश फिल्म्स इंडिया लिमिटेड

सीआयएनः एल७४९९४एमएच२०१८पीएलसी३०७६१३ • मो. ८१०४४४९३४३

३ री वार्षिक सर्वसाधारण सभा सूचना याद्वारे देण्यात येते की, कंपनीची ३ री वार्षिक सर्वसाधारण सभा ("एजीएम") ही एजीएमच्या सूचना जी सभासदांना यथावकाश वितरीत केली जा आहे त्यामध्ये नमुद केलेले कामकाज करण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्स (''व्हीसी'')/अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स ''ओएव्हिएम'') मार्फत शनिवार, २५ सप्टेंबर, २०२१ रोजी द. ३.०० वा. घेण्यात येणार

आहे. कोविड महामारी सुरु असल्याच्या पार्श्वभूमीवर निगम व्यवहार मंत्रालय आणि सिक्युरिटीज ऑण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) ने त्या त्यांच्या विविध सर्क्युलर्स (''सर्क्युलर'') द्वारे एकाच ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएम घेण्यासाठी परवानगी दिली आहे. सदर सर्क्युलर्स आणि कंपनी अधिनियम, २०१३ आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या . अनुपालनात कंपनीच्या सभासदांची एजीएम ही व्हीसी/ओएव्हीएम मार्फत घेण्यात येणार आहे. सर्क्यलर्स अनुसार एजीएमच्या सचनेसह वार्षिक अहवाल २०२०-२१ हा कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंटस्कडे ई-मेल पत्ते नोंद्विलेल्या सभासदांना फक्त इलेक्ट्रॉनिक माध्यमाने पाठविण्यात आला आहे. सभासदांनी नोंद घ्यावी की, एजीएमची सूचना आणि वार्षिक अहवाल हा कंपनीची वेबसाईट www.ganeshfilms.com स्टॉक एक्स्चेंज म्हणजेच बीएसई लिमिटेडची वेबसाईट www.bseindia.com वर उपलब्ध करण्यात येईल. सभासद फक्त व्हीसी/ओएव्हीएम सुविधेमार्फत एजीएमला हजर आणि सहभागी होऊ शकतात. एजीएममध्ये सहभागी होण्याची माहिती एजीएमच्या सूचनेत देण्यात आली आहे. व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएमला हजर राहणाऱ्या सभासदांना कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०३ नुसार

गणपुतीसाठी मोजण्यात येईल. कंपनी एजीएमच्या सूचनेत नमूद केलेल्या सर्व ठरावांवर त्यांचे मतदान करण्यासाठी तिच्या सर्व सभासदांना दूरस्थ ई-मतदान सुविधा ("दूरस्थ ई-मतदान") पुरविणार आहे. त्याशिवाय कंपनी एजीएम दरम्यान ई-मतदान पध्दतीमार्फत (''ई-मतदान'') मतदानाची सुविधा पुरविणार आहे. सभासदांद्वारे मतदान करण्याची माहिती/पध्दत एजीएमच्या सूचनेत देण्यात आली आहे. सभासदांनी कंपनी/डिपॉझिटरीकडे त्यांचे ईमेल आयडी नोंदविलेले नसल्यास ते त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंटस्ना संपर्क करुन किंवा gfindialtd@gmail.com कडे ईमेल

पाठवन त्यांचा ईमेल आयडी नोंदव शकतात. ३ ऱ्या एजीएमची सूचना ही यथावकाश त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर प्रयोज्य कायद्यानुसार पाठविण्यासाठीच्या कट-ऑफ तारखेस शेअर्स धारण केलेल्या भागधारकांना पाठविण्यात

ई-मतदानाशी संबंधित कोणत्याही चौकशी करिता सभासद एफएक्युचा संदर्भ घेवु शकतात आणि ई-मतदान मॅन्युअल हेल्प सेक्शन अंतर्गत www.evotingindia.com येथे उपलब्ध आहे किंवा helpdesk.evoting@cdslindia.com कडे ईमेल पाठवावा किंवा वर फोन करावा. इलेक्ट्रॉनिक माध्यमाने मतदानाच्या सुविधेशी संबंधित सर्व तक्रारी, श्री. राकेश दळवी, व्यवस्थापक, सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड, ए विंग, २५ वा मजला, मॅरेथॉन पयुचरेक्स, मफतलाल मिल कंपाऊंड, एम. एम. जोशी मार्ग, लोअर परळ (पूर्व), मुंबई-४०००१३ यांना कळवाव्या किंवा helpdesk.evoting@cdslindia.com कडे ईमेल

पाठवावा किंवा ०२२-२३०५८५४२/४३ वर फोन करावा गणेश फिल्म्स् इंडिया लिमिटेड करिता सही / -

नंबी राजन जी यादव दिनांक : २८-०८-२०२१ ठिकाणः मंबर्ड

व्यवस्थापकीय संचालक (डीआयएन: ०६५३३७२९)

एक्सेल रिॲल्टी एन इन्फ्रा लिमिटेड (पूर्वीचे नाव एक्सेल इन्फोवेज लिमिटेड)

सीआयएन : एल४५४००एमएच२००३पीएलसी१३८५६८ नोंदणीकृत कार्यालयः ३१-ए, लक्ष्मी इंडस्ट्रीयल इस्टेट, न्यु लिंक रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई-५३. दूर.: ०२२-२६३९४२४६, फॅक्स : ०२२-२६३९४२४८ ईमेलः <u>cs@excel-infoways.com</u>, वेबसाईट : <u>www.excel-infoways.com</u>

२४ ऑगस्ट, २०२१ रोजी प्रकाशित झालेल्या आमच्या वर्तमानपत्र जाहीरातीच्या पुढे, याद्वारे सूचना देण्यांत येते ही. कंपनीची १९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (''एजीएम'') शकवार २४ सप्टेंबर, २०२१ रोजी स. ११ ३० वा. कंपनी अधिनियम, २०१३ सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ एमसीए सर्क्युलर दिनांक ८ एप्रिल, २०२० सहवाचता सर्क्युलर दिनांक १३ एप्रिल, २०२० आणि ५ मे, २०२० आणि सेबी सर्क्युलर दिनांक १२ मे, २०२० व १५ जानेवारी, २०२१ (एकत्रित उल्लेख ''सर्क्युलर्स'') नुसार एजीएम निमंत्रणाच्या सचनेत मांडलेले कामकाज करण्यासाठी दी सेंटल डिपॉझिटरी सर्व्हिस (इंडिया) लिमिटेड ने

पुरवलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) किंवा अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (ओएव्हीएम) सुविधे मार्फत वरील सर्क्युलर्सच्या अनुपालनांत, ज्यांनी त्यांचे ईमेल ॲड्रेस २० ऑगस्ट, २०२१ रोजीस कंपनी/रजिस्ट्रार अँड शेअर ट्रान्सफर एजंट (आरटीए)/डिपॉझिटरी पार्टिसिपंटसकडे नोंदवलेले असतील त्या सभासदांना इलेक्ट्रॉनिक पध्दतीने वार्षिक अहवालासह एजीएमच्या सूचनेच्या प्रती पाठवल्या आहेत. कंपनीने २८ ऑगस्ट, २०२१ रोजी ई-मेल मार्फत वार्षिक अहवालासह एजीएमची सचना पाठवली आहे. संपर्ण वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाईट म्हणजेच http://www.excel-infoways.com/FinancialResult/ANNUAL REPORT 20 21.pdf व आणि बीएसई लिमिटेड ची www.bseindia.com व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड र्च

ww.nseindia.com ह्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम ९१ सह वाचता कंपन्यांचे (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च नियम १० आणि त्याच्या कोणत्याही दुरुस्त्या यास अनुसरुनही सूचना देखील देण्यांत येते की, एजीएमच्या कारणास्तव कंपनीच्या सभासदांची नोंदवही आणि भाग हस्तांतरण पस्तके शनिवार, १८ सप्टेंबर, २०२१ पासन

शुक्रवार, २४ सप्टेंबर, २०२१ पर्यंत (दोन्ही दिवस धरुन) बंद राहतील. . कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०८ च्या तरतुदी सहवाचता कंपन्यांचे (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ चा नियम २० च्या अनुपालनांत तिच्या ज्यांची नावे कट-ऑफ डेट ('रिकॉर्ड डेट'') म्हणजेच शकवार १७ मध्येंबर २०२१ रोजीस सभासतांच्या/लाभार्थी मालकांच्या नोंदवहीत असतील अशा तिच्या ु सभासदांना इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मत देण्याचे अधिकार वापरणे शक्य व्हावे म्हणून ई-व्होटींग सुविधा कंपनी परवत आहे आणि ज्या सभासदांना रिमोट ई-व्होटींग मार्फत त्यांचे मताधिकार वापरणे शक्य होणार नाही ते एजीएम . निमंत्रणाच्या सूचनेत मांडलेल्या कामकाजावर वार्षिक सर्वसाधारण सभेत पुरवण्यात येणाऱ्या ई-व्होटींग मार्फत त्यांचे मताधिकार वापर शकतील. शक्रवार. १७ सप्टेंबर. २०२१ ह्या कट-ऑफ डेट रोजीस कंपनीच्या भरण

झालेल्या समभाग भांडवलातील त्यांच्या हिश्श्याच्या प्रमाणांत मतदान अधिकार असतील. ज्या सभासदांनी अजुनपर्यंत त्यांचे ई-मेल ॲड्रेसेस कंपनीकडे नोंदवले नसतील त्यांनी कृपया त कंपनी/आरटीएकडे नोंदवावेत. कंपनी/आरटीए कडे ई-मेल ॲड्रेस नोंदवण्यासाठीची तपशिलवार प्रक्रिया एजीएमच्या सूचनेत दिलेली आहे. त्या व्यतिरिक्त, ज्या सभासदांनी कंपनीकडे त्यांचे ई-मेल ॲडेसेस नोंदवले नसतील ते, व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएम ला हजर राहण्यासाठी आणि सूचनेतील प्रस्तावित ठरावांवर मत ण्यासाठी लॉगीन क्रेडेन्शिअल्स मिळवू शकतात. सूचनेतील प्रस्तावित ठरावांवर ई-व्होटींग साठी लॉगीन

क्रेडेन्शिअल्स मिळवण्यासाठीची तपशिलवार प्रक्रिया एजीएमच्या सूचनेत दिली आहे. कंपनी ई-व्होटींग सुविधा पुरवण्साठी प्राधिकृत एजन्सी म्हणून सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड ''सीडीएसएल'') च्या सेवा नियुक्त केल्या आहेत. ई-व्होटींग संदर्भात तपशिलवार निर्देश आणि माहिती आणि एजीएम निमंत्रणाची सूचना कंपनीची वेबसाईट म्हणजेच http://www.excel-infoways.com. FinanancialResult/Notice 19th%20AGM.pdf वर आणि सीडीएसएलची www.evotingindia.com वर उपलब्ध आहेत. ई-व्होटींग सुविधा पुढील कालावधीत उपलब्ध असेलः -व्होटींगची सुरुवातः मंगळवार, २१ सप्टेंबर, २०२१ रोजी स. ९.०० (भाप्रवे) पासून

. गुरुवार, २३ सप्टेंबर, २०२१ रोजी सं. ५.०० वा (भाप्रवे) नंतर रिमोट ई-व्होटींग साठी ई-व्होटींग मॉडयुल . निष्क्रिय केले जाईल आणि त्यानंतर सभासदांना इलेक्ट्रॉनिक स्वरुपात मत देण्याची अनुमती नसेल. ज्या सभासदांनी रिमोट ई–व्होटींगचे त्यांचे मत दिले असेल ते सभेस हजर राहू शकतात परंतु पुन्हा त्यांचे मत देण्यास ते हक्कदार नसतील. जे सभासद मत देण्यास हक्कदार असतील परंत त्यांनी रिमोट ई-व्होटींगने त्यांचे मताधिकार वापरले नसतील ते २९ जून, २०२१ च्या सूचनेत विनिर्दिष्टीत सर्व कामकाजावर ई-व्होटींग मार्फत एजीएम मध्ये मत देऊ

कंपनीच्या संचालक मंडळाने रिमोट ई-व्होटींग प्रक्रिया आणि सभेत मत पत्रिकेद्वारा मतदान सुरळीत आणि

-व्होटींग ची समाप्तीः गुरुवार, २३ सप्टेंबर, २०२१ रोजी सं. ५.०० (भाप्रवे) पर्यंत

पारदर्शक पध्दतीने पार पडते की नाही त्याची पडताळणी करण्यासाठी तपासणी अधिकारी म्हणून मे. कोठारी एच अँड असोसिएटस, कंपनी सेक्नेटरीज यांची नियक्ती केली आहे. ज्या सभासदांनी वार्षिक अहवाल पाठवल्यानंतर आणि ई–व्होटींग साठी कट ऑफ डेट पूर्वी शेअर्स संपादित केले असतील ते कंपनीला नोंदणीकृत कार्यालयाच्या पत्यावर किंवा ई-मेल आयडीः cs@excel-infoways.com व किंवा कंपनीचे रजिस्ट्रार्स अँड ट्रान्सफर एजंटस, लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, सी-१०१, २४७ पार्क, रलबीएस मार्ग, विक्रोळी पश्चिम, मुंबई-४०००८३ किंवा ई-मेल आयडीः mt.helpdesk@linktime.co.in येथे लेहन युजर आयडी आणि पासवर्ड मिळवून इलेक्टॉनिक माध्यमातून मत देण्याचा त्यांचा अधिकार वापरु शकतात. . व्होटींग आणि एजीएम मध्ये पडलेली मते यांचा निकाल सभा संपल्यापासून अठ्ठेचाळीस तासांत घोषित केला जाईल आणि तपासणी अधिकाऱ्यांच्या अहवालासह घोषित झालेला निकाल बीएसई लि. आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड ला कळवला जाईल आणि तो कंपनी तसेच सीडीएसएल वेबसाईट वर सुध्द

-व्होटींग शी संबंधित कोणत्याही चौकशा किंवा तक्रारींसाठी सभासदांनी कपया www.evotingindia.com (सीडीएसएल वेबसाईट) च्या 'हेल्प' आणि 'एफएक्यु' सेक्शन ला भेट द्यावी किंवा श्री. राकेश दळवी पदः मॅनेजर, पत्ताः २५ वा मजला, मॅरेथॉन फ्युचरेक्स, मफतलाल मिल कंपाऊंडस, एन. एम. जोशी मार्ग, लोअर परळ (पूर्व) मुंबई-४०००१३. दूरध्वनी क्रमांक ०२२-२३०५८५४२/४३ वर संपर्क साधावा किंवा एक ई-मेल nelpdesk.evoting@cdslindia.com वर पाठवावा. संचालक मंडळाच्या आदेशावरून

ठिकाणः मुंबई दिनांक: २९ ऑगस्ट, २०२१

प्रदर्शित केला जाईल.

अजय कढव

कंपनी सचिव